

काँटन मार्केट, नागपूर - ४४००१८

संपर्क संपादकीय : ९२२२९७००२३ वितरण : ८८८८६४७७५३ जाहिरात : ७४४७७३५८५१ / ९३२६९०६०६२ नागपूर कार्यालय संपर्क : ७४४७७३५८५१

महाराष्ट्र

पुरवणीसह पाने ८ किंमत रु. २/-+ वितरण खर्च रु. १ = एकुण ३ रु.)

* वर्ष ५४ * अंक २२४ * नागपूर *

गुरुवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र विधानसभेचे रणकंदन राज्यात सरासरी ६६ टक्के मतदान

उमेदवार आणि मतदाराचा मृत्यू, आचारसंहितेचे उल्लंघन, काही केंद्रावर हाणामारी



महासागर प्रतिनिधी

नागपूर / मुंबई, दि. २० :

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता आला. दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३% मतदान झाले होते, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ६९.६३%, तर मुंबई सिटी विभागात ४९.०७% मतदान झाले.

राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान झाले असून ४१३६ उमेदवारांचे भाग्य आत ईकीएम मशिनमध्ये बंद झाले. शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार असून, त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. राज्यभरात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आली नसली तरी संपूर्ण राज्यात उत्साहाने मतदान झाले असून, सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२%

मतदानाची नोंद करण्यात आली.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज निवडणूक झाली. सकाळी ७ वा. सुरु झालेले मतदान सायंकाळी ६ वाजता संपुष्टात आले. मतदानाची ही अधिकृत वेळ होती. पण काही ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे त्या - त्या मतदान केंद्रावर रांगेतील शेवटच्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती.

बौद्ध विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. दुसरीकडे, मतदान करताना एका मतदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील मोरवे (ता. खंडाळा) येथे घडली. श्याम नानासाहेब धायगुडे (वय ६७) असे मृत मतदाराचे नाव आहे. ते मोरवे येथील प्राथमिक शाळेत मतदानासाठी आले होते. त्यांनी ईकीएमचे बटण दाबताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते

जागीच कोसळले. मतदान केंद्रावर कर्तव्य असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लागलीच लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चांदिवली विधानसभा मतदारसंघाला भेट दिल्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंबंधी साकोनाका पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पडले असले तरी काही केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती आहे. परळी विधानसभा मतदारसंघात संविधान विरोधी घटकांनी ईकीएम मशीनची तोडफोड केली आणि निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले असे

दिवट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केले आहे.

बौद्धमधील परळी मतदारसंघात तीन मतदानकेंद्रावर तासभर मतदान थांबवण्यात आले होते. घाटानंदुरमध्ये मतदान केंद्रात झालेल्या तोडफोडीनंतर त्या तीन मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मतदानकेंद्रावरील मतदान यंत्रांची तोडफोड झाल्यामुळे प्रशासनाकडून पोलिसांना पाचारण करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसत आहेत. सोबतच दोन

मिनिटांत गायब करून टाकेल, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. अशा किरकोळ घटना वगळता अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आहमदनगर - ६१.९५ टक्के, अकोला - ५६.१६ टक्के, अमरावती - ५८.४८ टक्के, औरंगाबाद - ६०.८३ टक्के, बीड - ६०.६२ टक्के, भंडारा - ६५.८८ टक्के, बुलढाणा - ६२.८४ टक्के, चंद्रपूर - ६४.४८ टक्के, धुळे - ५९.७५ टक्के, गडचिरोली - ६९.६३ टक्के, गोंदिया - ६५.०९ टक्के, हिंगोली - ६१.१८ टक्के, जळगाव - ५४.६९ टक्के, जालना - ६४.१७ टक्के, कोल्हापूर - ६७.९७ टक्के, लातूर - ६१.४३ टक्के, मुंबई शहर - ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर - ५१.७६ टक्के, नागपूर - ५६.०६ टक्के, नांदेड - ५५.८८ टक्के, नंदुरबार - ६३.७२ टक्के, नाशिक - ५९.८५ टक्के, उस्मानाबाद - ५८.५९ टक्के, पालघर - ५९.३१ टक्के, परभणी - ६२.७३ टक्के, पुणे - ५४.०९ टक्के, रायगड - ६१.०१ टक्के, रत्नागिरी - ६०.३५ टक्के, सांगली - ६३.२८ टक्के, सातारा - ६४.१६ टक्के, सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के, सोलापूर - ५७.०९ टक्के, ठाणे - ४९.७६ टक्के, वर्धा - ६३.५० टक्के, वाशिम - ५७.४२ टक्के, यवतमाळ - ६१.२२ टक्के

सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

Table with 2 columns: Location and Percentage. Lists various districts and their respective voting percentages.

मविआचे सरकार येणार - पटोले

महासागर प्रतिनिधी

भंडारा, दि. २० :

विधानसभा निवडणुकीत जनतेचा वंडा उल्हास दिसत असून महाराष्ट्राची स्वामिनी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेघ आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.



फडणवीस यांचे स्वीय सहायक आहेत, या वानखेडेंच्या गोवामात दारूच्या बाटल्यांचा साठा सापडल्या. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही हा दारू साठा कसा आला? एखाद्या जात समुहाने एका पक्षाला मतदान करा असे आवाहन केले तर त्याला भाजपा वोट जिहाद म्हणतो. मतदान कोणाला विचारला आहे.

करायचे हा मतदाराचा हक्क आहे. आता एका समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, त्यालाही हजिहाद म्हणायचे का? असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे. बिटकॉइन प्रकरणात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या खोदया आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विराचन हाटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. आर्वी विधानसभेचे भाजपा उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र

शिंदे गटाच्या आमदाराची समीर भुजबळाना ठार मारण्याची धमकी

महासागर प्रतिनिधी, नाशिक, दि. २० :

आमदार सुहास कादेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात सुहास कादेंने समर्थक अन् पोलिसांसमोर समीर भुजबळाना हातवारे करत तुझा मर्डे फिक्स म्हणत धमकी देत असल्याचे दिसत आहे. नांदगावमध्ये मोठा राडा झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार सुहास कादें यांनी बोलावलेल्या मतदारांना अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी आडवले. यानंतर धक्काबुक्की आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कादें यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामकागार यांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातच समीर भुजबळ यांनी रड करत सर्व लोक पकडण्यात आले.

समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी कादें पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी झालेल्या राद्यानंतर आमदार कादेंनी समीर भुजबळाना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर पोलिसांना देखील अरेरावी केल्याचे पाहायला मिळत आहे.

पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार

महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. २० :

फेक नॉटिफिक नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्याच्या पंधराव्या विधानसभेसाठी आज मतदान पार पडले. मतदान सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स हॅन्डलवर म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये मतदान हा अधिकार

आणि जबाबदारीही. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा आजचा दिवस. महाराष्ट्राचे उज्वल भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी आज प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मतदान करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावा, असे आवाहन मी मतदारांना

करतो. गेल्या पाच वर्षातील राज्य सरकारभर जनतेने पाहिला आहे. २०१९ मध्ये याच मतदारांनी बहुमत कुणाला दिले आणि कुणाचे सरकार आले, हे मतदारांचा विस्मयलेला नाही.

राज्यातील जनता सूज आहे. विकास करणाऱ्यांनाच ते आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आणणाऱ्यांना आणि राज्याचा भक्कम सरकार देतील.

राज्यातील जनता सूज आहे. विकास करणाऱ्यांनाच ते आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आणणाऱ्यांना आणि राज्याचा भक्कम सरकार देतील.

मुख्यमंत्री शिंदेचा विश्वास

आणि जबाबदारीही. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा आजचा दिवस. महाराष्ट्राचे उज्वल भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी आज प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मतदान करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावा, असे आवाहन मी मतदारांना



विकास करणाऱ्यांनाच ते आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि आणणाऱ्यांना आणि राज्याचा भक्कम सरकार देतील.

मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्कार

महासागर प्रतिनिधी

अमरावती, दि. २० :

मेळघाटातील रंगूवेली, धोकडा, कुंड, मिन्हीखेडा, खोकमर आणि खामदा या सहा गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक फिरकला नाही. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र असेप पडले आहे. ग्रामस्थांनी मतदान करायचे, यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या गावांमध्ये एकूण १ हजार ३०० मतदार आहेत.

सर्वच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावांमध्ये रोड, पाणी, नाल्या, वीज या संदर्भात समस्या आहेत. या समस्यांना न सुटल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. आधी सोयी सुविधा द्या, मग मतदान मागायला या अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मेळघाटातील चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. यात यावेळी दोन गावांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगूवेली, धोकडा, कुंड आणि खामदा येथील गावकरी

मतदान केंद्रांवर फिरकले नव्हते. मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या गावात कुठले वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचे पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि निवेदने सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही.

त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे, अशी भूमिका घेतली आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाकडून नागरिकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यातील विधानसभेच्या आठही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्क्यांच्या वर मतदानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २० : राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील ३८ विधानसभा जागांसाठी बुधवारी मतदान संपले. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात ४२ जागांवर मतदान झाले. राज्यात ८१ जागा आहेत. दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. दोन्ही राज्यांचे एक्झिट पोल निकालापूर्वीच समोर येतील. म्हणजेच निवडणुकीपूर्वी पान ८ वर

योग्य नाशत्याची निवड



आरोग्यम्

चना... गर्म!!



आदमी का नही, घोड़े का खुराक म्हणून चना गरमची पूर्वी टिंगल केली जायची. त्यातही तो खास बम्ब्या पदार्थ नाही, म्हणून 'चाखण्या' पुरताच त्याचा आस्वाद घेणारे अधिक. पण गेल्या काही वर्षात चना गरम मसालाने मुंबईकरांच्या संध्याकाळच्या हेल्दी चाटची फर्माईश पुरी केली आहे. भेळपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीससारख्या जीमेचे लाड पुरवणाऱ्या चाटच्या जोडीला आता 'चना गरम...' चा आवाज जोर धरतोय.

मांटुगा रोड स्टेशनचा ब्रिज उतरून खाली आलं की नारायण गुप्ताच्या गाडीवरची तोबा गर्दी पाहून 'चना गरम' चा आवाज वाढत असल्याची खात्री पटते. अड्डेकाळीस वर्षापूर्वी गुप्ताजींनी दादरच्या डिसिल्व्हा शाळेसमोर चनामसाल्याची गाडी लावायला सुरुवात केली. तेव्हा त्याची रेसिपी आणि पद्धतही वेगळी होती. शाळकरी मुलांच्या तब्येतीला झेपेल इतकं तिखट आणि अपचन होऊ नये म्हणून मिरचीचा माफक ठसका यात असायचा. सकाळच्या वेळी दूरून येणाऱ्या मुलांच्या नाशत्याची सोय व्हावी, म्हणून यात जोडीला पावही दिला जायचा. लवकरच ही गाडी तिथून हलली आणि मांटुगा रोडच्या कोपऱ्यावर आली. तरीही या गाडीकडे येणारे डिसिल्व्हाकडचे गिन्हाईक काही कमी झालं नाही. आजही चना गरम मसाल्याची वाफाळती चव चाखण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येणारे दर्दी खवये सहकुटुंब- सहपरिवार इथे येतात. हिऱ्या चण्यासारख्या वरकरणी शुद्धक वाटणाऱ्या कडधान्याचा भाव या चना गरमच्या डिशमध्ये चांगलाच वधारलेला दिसतो. गाडीवरचा सारा लवाजमा पाहिला तर हा पदार्थ बनवण्याची रेसिपी एकदम सोपी असावी असं वाटतं. पण त्यातल्या मसाल्याच्या जायक्यामध्ये याच खरा स्वाद लपलेला आहे.

स्वच्छ धुऊन आठ तास भिजवलेले हिऱवे चणे, सेंधव मीठ घालून उकडले जातात. जितके चणे त्याच्या दीडपट पाणी. चणे उकडल्यानंतर त्यातलं हे पाणी वेगळं काढून ठेवलं जातं. चना गरमची टेस्ट वाढण्याचं खरं काम करतं हे पाणीच. उकडलेले चणे द्रोणात घेऊन त्यावर पहिला हात फिरवला जातो तो तीन वेगवेगळ्या मसाल्यांचा. हिऱवा, गरम आणि लाल मसाला. हे मसाले रगड्यावर खास वाटून व बऱ्यात कुटून बनवले जातात. हिऱ्या मसाल्यात पुदिना, कडीपत्ता, कोथिंबीर आणि ठसक्याची मिरची तर लाल मसाल्यामध्ये धने व लालचुटूक मिरच्यांची पूड असते. यातल्या गरम मसाल्यात सरसकट सगळ्या मसाल्यांची भर नसते, तर दालचिनी आणि लवंगचा टक्का थोडा जास्त असलेला मसाल्याची लजत वाफाळता चना जोर खाताना जीभेवर रेंगाळते..

गिन्हाईकाच्या मागणीनुसार तिखटाची मात्रा कमी- जास्त

करीत हे वाफाळते चणे या तिन्ही मसाल्यात नीट घोळवले जातात. चिमूटभर मीठ, त्याहून किंचित अधिक हिऱवा मसाला, स्पेशल लाल चना मसाल्यामध्ये चणे नीट मुरले की, त्यात कच्चा बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, उकडलेला बटाटा-कैरीच्या बारीक तुकड्यांचे मिश्रण यात घातले जाते. छोट्या स्टेव्हवर रटरटणाऱ्या चण्यांमधील पाणी घालून पुन्हा एकदा चना गरमवर हात फिरवला जातो. टोमॅटो, कैरी, लिंबू असे आंबट चवीचे तिन्ही पदार्थ यात घातलेले असले, तरीही चना गरमचा कल हा सोसावणाऱ्या तिखटाकडे अधिक असतो. शेवपुरी खाल्ल्यानंतर शेवटी ज्या सुक्या पुरीची फर्माईश असते, अगदी तशीच या मिरमिरीत चण्यांचा आस्वाद घेतल्यानंतर त्यातलं गरमागरम मसाला मारके पाणी ओरपणाऱ्यांचीही कमी नाही..

मांटुगातल्याच नल्ली दुकानाच्या गल्लीमधल्या मणीभाईची चनामसाल्याची गाडीही अशीच गर्दी खेचणारी. संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेकडे ही छोटी गाडी लागते. तरीही स्पेशल पुदिना चाट आणि दक्षिणात्य मसाल्यांच्या चवीमुळे तिचे असंख्य चाहते आहेत. या चाटमसाल्यामध्ये सुकवलेल्या डाळींच्या पिठींचा मुबलक वापर केला जातोच, शिवाय पुदिन्याची महक त्याला वेगळी लजत आणते. थंडी आणि पावसाच्या गारंगार मोसमात हा गरमागरम पदार्थ खाण्यासाठी गर्दी असते, हा समज दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर असणारा चना मसाल्याचा ठेला दूर करतो. संध्याकाळी कडाक्याच्या भुकेच्या वेळी भेळेप्रमाणे पोटाला आधार देणारा. या चना मसाल्यात लाल मसाल्याचा वापर माफक पण कोथिंबीर अन् कांद्याचे भाव वाडेल तिऱके वेढलेले असले तरीही सडळहस्ते देण्याची किमया साधतो. घरी पार्ल न्यायचे असले तर मीठ- कांदा घातल्यावर चण्याला सुटणारे पाणी वेगवेगळ्या मसाल्यांच्या पुड्या बांधून देण्याचीही सोय आहे.. इथे द्रोण वा प्लेटची चैन नाही, कडक कागदांचा चौकोन चमच्यासारखा वापरून शेवटच्या घासाला त्यालाही लख्ख करणारे चनादर्दी आहेतच!

चनामसाल्याच्या रेसिपीची पारंपारिक बूज कायम ठेवणाऱ्या या मोजक्या गाड्यांच्या सोबतीला या रेसिपीत सातत्याने प्रयोग करणारे गाडीवाले नरीमन पॉइंटच्या भागात हमखास पाहायला मिळतात. त्यांनी मसाल्याच्या वैविध्यपूर्ण वापराचे प्रयोग केले नसले, तरीही एलिट बटर मस्क्याला मात्र त्यांनी या चनागरममध्ये आणून ठेवलंय. गरमागरम चना मसाल्याला तेलालुपाचा तवंग नसला, तरीही हे गाडीवाले मात्र बटर की साधा असा प्रश्न आणि पैसे दोन्ही आकारतात. अलीकडे महालक्ष्मी रेसोर्सच्या छोट्यानी हॉटेलमधील पाट्यांमध्येही चनागरमचा स्पेशल स्टॉल लागलेला दिसतो यात डाळिंब, बीट, मक्याचे दाणे घालून त्यात वैविध्यही येतंय.. थंडीचा जोर वाढेल तशी वाट वाकडी करून

कॉलेजगोंड किंवा नोकरीला जाणारी मुलं एकटी राहायला लागलं, की सकाळच्या नाशत्याची अभाव करतात. घरगुती खाद्यपदार्थ मिळणाऱ्या ठिकाणी रोजचा नाश्ता परवडतोच असंही नाही किंवा एका ठराविक काळानंतर त्याचा कंटाळाही येतो. तेव्हा सकाळच्या धावपळीतही घरीच, पौष्टिक नाश्ता काय करता येईल, याविषयी..

शिक्षण किंवा कामानिमित्त एकटं राहायची वेळ अनेकदा मुलांवर येते. अशा वेळी खाण्या-पिण्याची जरा अबाळवत होते. दोन्ही वेळचं जेवण बाहेर करता येतं; पण नाश्ता इतक्या सकाळी मिळणं अवघडच. एखाद्या घरगुती खाद्यपदार्थ मिळणाऱ्या ठिकाणी रोजचा नाश्ता परवडतोच, असंही नाही. तसंच ठराविक काळानंतर त्या खाण्याचा कंटाळाही येतो.

तेव्हा नोकरी किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी घाईघाईनं नाशत्यासाठी काय करायचं, असा प्रश्न पडतो. त्यातही हे खाणं दिवसाच्या सुरुवातीला असल्यामुळे पौष्टिक असलं पाहिजे, असंही मनातून वाटतं असतं; कारण त्यातूनच दिवसभराची ऊर्जा टिकून राहाणार असते. सकाळच्या घाईत त्यासाठीचे पर्याय पटपट सुचतातच, असं नाही. याचसाठी नाशत्याचे सकाळच्या घाईत करता येण्यासारखे, तरीही सकस आणि पौष्टिक असे काय पर्याय प्रत्यक्ष करता येतील, याविषयी..

अंडं आणि चटणी-पोळी रोल

उकडलेलं अंडं, ऑम्लेट आणि पोळी हा नाश्ता करता येईल. पोळ्या विकत आणून ठेवता येतात. हल्ली घरगुती खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणेही वाढली आहेत. प्रत्यक्षात जे पदार्थ बरेच वेळखाऊ आहेत, ते या ठिकाणांहून आणायचे आणि सकाळचा नाश्ता घरीच करायचा. हे छान सोयीचंही आहे. पोळीबरोबर अंडं घेतलं, तर त्यात प्रथिने, ऊर्जा दोन्ही मिळेल. तिळाची, शेंगदाण्याची, कारळाची, जवसाची चटणी आणून ठेवायची. पोळीवर चटणी पसरून थोडं ऑइल ऑइल घालून 'रोल' करून घेता येईल.

दूध मिश्रित पदार्थ

कॉर्नफ्लेक्स आणि दूध, मुसली (एकप्रकारच्या धान्यापासून बनवलेलं असतं) आणि दूध हे एकत्र करूनही सकस असा नाश्ता करता येईल. एक कप दूध गरम करून एक चमचा ओट्स-बदाम-साखर घालून उत्तम पॅटीसही करता येईल.

चहा आणि नाश्ता

अनेकदा सकाळच्या किंवा संध्याकाच्या चहाबरोबर बऱ्याच जणांना जिरा बटर, बिरकीट किंवा पोळीचा रोल करून खाण्याची सवय असते. मात्र, केवळ एवढंच खाऊन ते पोटभरीच ठरतंच असं नाही. नुसता चहा पिणंही पुष्कळ वेळा नको वाटतं. चहा हे मुळातच गोडसर पेय असल्यामुळे त्याबरोबर काहीतरी तिखट, झणझणीत किंवा चमचमीत खावंसं वाटणंही तसं स्वाभाविकच असतं. अशा वेळी खाकरा, ठेपले, शंकरपाळी, परतून केलेला चिवडा खाता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे लाडूही खाता येतील.

रेडी टू कूक

'रेडी टू कूक' पदार्थ घेताना त्यात तेल-तूप-बटर यांचं प्रमाण तसंच मिठाचं आणि पदार्थ टिकण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचं (झीश-शीशी-सॉस) प्रमाण किती आहे, हे पाहणं आवश्यक आहे. ते वरचेवर फार वापरू नयेत; कारण ग्रेव्हीसाठी खोबरं, काजू इत्यादी पदार्थ वापरलेले असतात. मुगाच्या डाळीची खिचडी, पुलाव, उपमा इ. काही प्रमाणात वापरलेलं चालेल. तसंच पोषणमूल्य व्यवस्थित मिळावी म्हणून एक कप दूध, दोन फळं, मूठभर सुकामेवा रोज केव्हाही घेणं चांगलं. अंजिर, जर्दाळू, बदाम, खजूर, मनुका, बेदाणेही नियमित घ्यावे.

ब्रेडपेक्षा पोळीच...

वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणताही नाश्ता आणि दूध एकत्र घ्यायला हरकत नाही. म्हणजे प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स मिळतील. तसंच पोळीवर काकवी घालूनही घेता येईल. लोह मिळण्यासाठी ते उत्तम. तऱ्हेतऱ्हेचे लाडू, दूध हे उत्तम पौष्टिक पदार्थ आहेत. ब्रेडपेक्षा पोळी हा पर्याय केव्हाही चांगला आहे. मोड आलेली कडधान्य, कबी किंवा उकडून मीठ-तिखट घालून, पोळीवर, खाकऱ्यावर किंवा ठेपल्यावर पसरून खाता येतील.

मस्त खा

रोजच्या धावपळीतही तुमच्या आरोग्याला साजेसा, प्रकृतीला योग्य तो नाश्ता निवडून दिवसाच्या महत्त्वाच्या खाण्याची सुरुवात करा. नाश्ता हा दिवसभर लागणाऱ्या ऊर्जेसाठी असणारा महत्त्वाचा स्रोत आहे. तेव्हा तो कधीही टाळू किंवा चुकवू नका. मस्त खा आणि स्वस्थ राहा!

खाणं आणि तणाव

ताणतणाव असला की नकळतच आपला भर खाण्यापिण्यावर असतो. कधी आपण अती खातो, तर कधी खाणंच टाळतो. पण त्याऐवजी तुम्ही इतर अनेक गोष्टी करून ताण हलका करू शकता.

कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असल्यास त्याचा सामना करायला शिका. आलेल्या ताणाचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊन देऊ नका.

तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या डेस्कजवळ असणाऱ्या बोर्ड वर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा, 'तणावशी दोन हात करण्यासाठी मी खाण्याच्या पदार्थांचा आधार घेणार नाही. त्याने माझं नुकसान होईल.' हे काहीसं नाटकी वाटत असलं तरी दरवेळी हे वाक्य नजरेसमोर आणलं की आपोआप मनावर ताबा राहील.

तुम्हाला चहा, कॉफी किंवा इतर कोणत्याही पेयाची सारखी गरज भासते का? ती सवय घालवण्यासाठी एक उपाय करून बघा. एका मोठ्या बाटलीत पाणी भरून त्याला चहा किंवा कॉफी असं लेबल चिकटवून ठेवा. चहा कॉफी पिण्याची इच्छा झाली की लगेच बाटलीतून एक घोट पाणी प्या. अगदीच समाधान नाही झालं तर अर्धा कप चहा कॉफी घेण्यास काही हरकत नाही. हळूहळू ती सवय कमी होईल.

तणावाच्या या लढाईत तुमचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे ताण कमी करायला खाण्याची इच्छा होणे. भावनेच्या आहारी जाऊन किती आणि काय खाणं जातंय याचं भान राहत नाही. खूप ताण आला असेल आणि काहीतरी खावंसं वाटत असेल तर तुमचं लक्ष दुसरीकडे वळा. मोकळ्या हवेत फिरायला जा, किंवा मेडीटेशन करून बघा. तरीही खाण्याची इच्छा होत असेल तर ताज्या भाज्या किंवा केळी, सफरचंद, संत्री अशी फळं खाता येतील. फळांचा ज्यूस प्यायचा असेल तर त्यातली साखर कमी करण्यासाठी बर्फाचं प्रमाण जास्त ठेवा.



तुमच्या कामाचं स्वरूप सतत तणाव देणारं असेल तर थोडंसं लक्ष तुमच्या छंदाकडे द्या. बागकाम, गीत, नृत्य, वाद्य वाजवणं अशा कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर ती नक्की जोपासा. नवीन गोष्ट शिकताना असलेल्या उत्साहामुळे कामाचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

भरपूर कॅन्सरी असलेल्या जंक फुडच्या आहारी जाण्यापेक्षा मेडीटेशन, योगा, श्वासाचे व्यायाम आणि रोजचे व्यायाम यांनी तणावाला नियंत्रणात ठेवता येईल.

कायमचं मागे लागलं. आपल्याला वजन कमी करायला कुठली किंमत द्यायची आहे, त्याचा विचार करणं आवश्यक आहे.

कधी-कधी घेता येईल

आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसांतून एकदा, एखादा दिवस मोनो आहार घेतल्यास, उदा. सूप किंवा फळे खाणं, हे आपण मनानंदेखील करू शकतो. यामुळे पोटालाही थोडी विश्रांती मिळेल. परंतु, मधुमेह किंवा इतर व्याधीनी ग्रस्त असणाऱ्यांनी मात्र स्वतःच्या मनानं असं काही बिलकुल करू नये.

त्यातल्या त्यात उत्तम 'मोनो डाएट' म्हणजे 'फ्रूट डाएट'. ज्यांना काही त्रास नाही त्यांनी जर एक दिवस केवळ फळं खाल्ली तर एका दिवसात त्यांचं वजन अर्धा ते एक किलो कमी होतं. परंतु, फळे भरपूर खायला हवीत. एक मात्र, लक्षात ठेवायलं हवं की, सतत अशा प्रकारचा आहार घेतल्यानं त्यांची उपयुक्तता (वजन कमी होण्यासाठीची) मात्र, कमी कमी होत जाते. पण पोटाला आराम जरूर मिळतो. केवळ ताजी, नैसर्गिक फळे आहारत असल्यानं त्यांच्या पचनाला इतर काही पदार्थांचा अडथळा राहत नाही आणि त्यातील सर्व पोषकत्त्वे शरीराला व्यवस्थित आणि भरपूर पोचतात. आगदी जीवनसत्वांचा, क्षारांचा आणि तंतुमय पदार्थांचा नैसर्गिक 'मेगा डोस'च मिळून जातो.

आपला नेहमीचा आहार संतुलित हवाच, त्याला पर्याय नाहीच. थोडक्यात...
१. वजन कमी करण्यासाठी योग्य संतुलित आहार आणि व्यायाम हाच खरा उपाय.
२. आपलं नक्की कुठलं वजन कमी होत आहे, चरबी की स्नायू, त्याची नियमित तपासणी करावी.
३. 'मोनो डाएट' कधीतरी, बदल म्हणून करणं ठीक. पण तेदेखील तज्ज्ञांना विचारूनच. इंटरनेटवर पाहून किंवा कुणाचं तरी ऐकून मुळीच नको.

सावधान... एनर्जी ड्रिंकमुळे 'धडधड वाढते ठोक्यात'!

दिवसभराच्या दगादीनं आलेला थकवा घालवण्यासाठी झकझसपैकी एनर्जी ड्रिंक घेऊन रिफ्रेश होण्याचा तुमचा फंडा असेल, तर या कॅन्चा किंवा बाटलीचा नाद लवकरात लवकर सोडणंच तुमच्या हिताचं आहे. कारण, कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंकमुळे हृदयाचे ठोके वाढत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय आणि हे लक्षण दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही.

जर्मनीच्या बॉन विश्वविद्यालयातील संशोधकांच्या एका पथकानं १७ व्यक्तींवर एक प्रयोग केला. एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर तासभरानं त्यांच्या हृदयाचे ठोके तपासले असता, ही धडधड वाढल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे अशा एनर्जी ड्रिंकपासून दोन हात लांबच राहण्याचा सल्ला प्रमुख संशोधक डॉक्टर योनास डॉर्नर यांनी दिला आहे. उत्तर अमेरिकेतील रेडिओलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक बैठकीत त्यांनी आपल्या

संशोधनाबाबत सविस्तर माहिती दिली. कॅफेनच्या अतिसेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. उच्च रक्तदाब, भीती वाटणं, दरदरून घाम फुटणं, हृदयाचे ठोके वाढणं अशा समस्या त्यातून उद्भवू शकतात. असं असतानाच, कोला किंवा कॅफेनयुक्त इतर पेय-पदार्थांपेक्षा एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचं प्रमाण तीन पट अधिक असतं. स्वाभाविकच, ही पेयं झटपट एनर्जी देत असली तरी ती कालांतरानं शरीराला हानीकारक ठरू शकतात, याकडे डॉ. डॉर्नर यांनी लक्ष वेधलं. हृदयाशी संबंधित काही आजार झालेल्या व्यक्तींनी एनर्जी ड्रिंकचे सेवन पूर्णपणे टाळावं, असंही त्यांनी नमूद केलं. याबाबत अजून थोडा अभ्यास शिल्लक असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, एनर्जी ड्रिंकचे सेवन बरेचकंपनीसाठी चांगलं नसल्याचं ब्रिटीश सॉफ्ट ड्रिंक असोसिएशननं याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तात्पुरत्या एनर्जीसाठी आरोग्याची खेळण टाळलेलंच बरं, नाही का ?


'मोनो डाएट'चं फॅड

वाढलेलं वजन झटपट कमी करायची अनेकांना खूप घाई होते. सध्याच्या फास्ट जीवनशैलीत सगळे शॉर्टकटच्या मागे लागतात आणि मग झटपट वजन कमी करण्यासाठी 'मोनो डाएट' किंवा एकाच प्रकारचे पदार्थ खाणे, अशा मार्गाचा अवलंब केला जातो. आहारशास्त्रातील कुठल्याही चांगल्या पुस्तकात याची शिफारस नाही.

'मोनो डाएट' म्हणजे फक्त एकच एक किंवा जास्तीत जास्त २ ते ३ पदार्थ आहारात असणे. उदाहरण, द्यायचे तर दिवसभर फक्त फळे खाऊन राहणे किंवा फक्त भाज्या आणि सूप घेणे, फक्त चिकन खाणे, फक्त चपाती आणि भाजी खाऊन राहणे, फक्त इडल्याच खाणे किंवा फक्त वेटलॉससाठी तथ्याकथित विविध महागडे शेक्स पिऊन राहणे. अशा प्रकारच्या आहारांना काही वैज्ञानिक आधार आहे का, तर याचे उत्तर आहे की, खरं तर मुळीच नाही. आहारशास्त्रावर आधारित असलेल्या कुठल्याही चांगल्या पुस्तकात याबद्दल, वजन कमी करण्यासाठी असे आहार घेण्यास सांगितलेलं नाही, तरीही अनेक जण ते घेत असतात.

'मोनो डाएट'चे परिणाम

मोनोडाएट म्हणजे एकाच जातीतल अन्न दिवसभरात पुन्हा पुन्हा खायचे. अशा प्रकारचा आहार साधारण एक ते तीन दिवस किंवा जास्त जास्त आठवडाभर घेतला जातो. काही वेळा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अचानकपणे वजन कमी होणं बंद होतं आणि वजनकाटा पुढे सरकण्याचं नाव घेत नाही. अशा वेळी फक्त तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कधीतरी आपण हे 'मोनो डाएट' करू शकतो. जास्त दिवस, बराच काळ किंवा कायमस्वरूपी अशी डाएट अगदीच चुकीची असते. त्याचं कारण म्हणजे त्यात वैविध्य नसल्यानं अनेक जीवनसत्त्वे आणि क्षार न मिळण्याची खात्री, त्यातून आज ना उद्या उद्भवणारे विविध आजार आणि पोषक तत्वांची कमतरता. मोनो डाएट्सनी वजन जसं पटकन कमी होतं, तसंच ते पटकन वाढूनही जातं. त्यामुळे हळू-हळू वजन कमी करणं आणि ते आटोक्यात ठेवणं, हेच योग्य. वजन कमी करणं म्हणजे शरीरातील चरबी कमी करणं. परंतु, 'मोनो डाएट'मुळे आपल्या शरीरात चरबीऐवजी स्नायूंची झीज होणं किंवा शरीरातील पाणी कमी होणं, असे नकारात्मक बदल घडतात. त्यामुळे काटा कमी वजन दाखवतो आणि आपल्याला आनंद होतो. माझ्या ओळखीची एक व्यक्ती महिनाभर लाल भोपळ्यावर होती आणि तिचं वजन खूप कमी झालं. पण हाडांचं दुखणं, जे आधी नव्हतं, ते



जम केलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून चोरला

घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध भारावले

चोरट्यासह ट्रक अमरावतीतून ताब्यात

महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. २०: अवैध व्यवहारामुळे जम करण्यात आलेला वाळूचा ट्रक त्या वाहनाच्या मालकाने चक्र येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातून चोरून नेला. दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर महसूल आणि पोलिस ही दोन्ही खाती खडबडून जागी झाली. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून चोरट्यासह ट्रकला अमरावतीतून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ट्रक तहसील कार्यालयातून पळविणारा मालक पोलिसांच्या ताब्यात आला आहे. महसूल प्रशासनाने हा ट्रक अवैध रीती वाहतूक प्रकरणी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतला होता. मंडळ अधिकारी अमोल बोकरे यांनी तो जम करून तहसील कार्यालय परिसरात ठेवला होता. दरम्यानच्या काळात अमरावती येथील ट्रक मालक अब्दुल वाहिद अब्दुल अनिस कादर यांनी हा ट्रक तहसील कार्यालयाच्या परिसरातून लंपास केला.



महसूल विभागाने अचलपूर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा ट्रक पुन्हा जम करत मालकाला ताब्यात घेण्यात आले. अचलपूर येथील मंडळ अधिकारी अमोल बोकरे यांनी ब्रास वाळू वाहतूक करताना ट्रक ताब्यात घेत चालक मो. आरिफ मो शाबीर याला समज देत ट्रक तहसील कार्यालयात उभा केला होता.

दरम्यान नोव्हेंबर रोजी तो चोरीला गेल्याची बाब निर्दशनास आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

त्या तक्रारीनंतर हा ट्रक अचलपूर पोलिसांनी तत्काळ शोध घेत मालकासह ताब्यात घेतला.

महासागर प्रतिनिधी, मारेगाव, दि. २० :

आयुष्यात वयाच्या एका विशिष्ट उंबरठ्यावर असणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्धांच्या मनातील भावविश्रवाचे अनेक पैलू वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगाव येथे गृह मतदान प्रक्रियेतून समोर आले. निवडणूक विभागाने जे वयोवृद्ध वर्षांपेक्षा अधिक आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मताचा अधिकार बजावता यावा, यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार अगदी भारावून गेल्याचे विज दिसून आले.

या सुविधेमुळे जे वयोवृद्ध अंधरुणाला खिळून आहेत, त्यांना घरीच मतदान करता आल्याने त्यांना चांगलाच दिलासा मिळाला. लोकशाहीच्या या उत्साहात सहभागी होता आले, याचे अधिक समाधान असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. मतदारसंघातील दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात



सहभागी होता यावे, यासाठी येथील निवडणूक विभागाने तालुक्यात दहा पथके स्थापन केली आहेत. ही पथके तालुक्यातील दिव्यांग आणि वर्षा पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्याचा हक्क उपलब्ध करून देत आहे. व नोव्हेंबर असे दोन दिवस घरी जाऊन मतदान करण्याची ही प्रक्रिया

तालुक्यात राबवण्यात आली. शहरातील वॉर्ड क्रमांक मधील रहिवासी पांडुरंग मुरसकर यांचे वडील जयराम मुरसकर यांचे वय वर्षांचे आहे. यासाठी पांडुरंग मुरसकर यांनी निवडणूक विभागकडे गृह मतदानाचा अर्ज भरला होता. त्यामुळे निवडणूक विभागाने शुक्रवारी त्यांच्या घरी विशेष पथक पाठवून गृह मतदान करण घेतल्याने एक वेगळाच आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

निवडणूक निर्णय अधिकार्यांनीही गृह मतदानस्थळी दिली भेट अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार किशोर यादव, अरुण भागत, महेश रामगुडे, विस्तार अधिकारी पांडुरंग माने, तलाठी राजू डावरे पथकातील इतर सदस्य यांनी तालुक्यात होत असलेल्या विविध गृह मतदानस्थळांना भेट देत पाहणी केली.

बालवधूशी विवाह केल्यास दोन वर्ष सक्त मजुरी-एक लाख दंड ठोठावणार

महासागर प्रतिनिधी, वर्धा, दि. २० : वर्धा जिल्ह्यात सन २०२३-२४स वर्षात बाल विवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत रोखण्यात आलेले असून प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत १४ बाल विवाह थांबवण्यात आले आहेत. दरम्यान, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये बालविवाह लावणे किंवा १८ वर्षाखालील मुलींचे विवाह लावणान्या विरुद्ध कायदानुसार दोन वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कडिले यांनी दिले आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा व त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम लागू करण्यात आला आहे. यानुसार बालविवाह लावणे अजामीनपात्र गुन्हा आहे. जिल्ह्यात या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी घोषित केले आहे. तसेच ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका व शहरी भागासाठी पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी घोषित केले आहे.

प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कडिले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी केले आहे. जिल्ह्यातील बाल विवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी बाल विवाह प्रतिबंधकात्मक अधिनियमातील तरतुदीनुसार बाल विवाह रोखण्याबाबत योग्य ती कारवाई करीता ग्रामीण भागाकरीता ग्रामसेवक यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी व सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागाकरीता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी व पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना घोषित करण्यात आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी प्रत्यक्षात मदत केली किंवा असा विवाह न होण्यासाठी प्रयत्न केले नाही व जे विवाहात सहभागी झालेले असतील, अशा सर्वांवर दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी केंद्र व एक लाख रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

भरधाव कार टीनशेडमध्ये घुसली

एक ठार तर सात जण गंभीर जखमी

महासागर प्रतिनिधी, हिवरा आश्रम, दि. २० : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या एका टीनशेडमध्ये घुसली. या अपघातात एकजण ठार झाला असून सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास चिखली-मेहकर रस्त्यावर घडला. जखमींमध्ये एका चार वर्षीय मुलीचाही समावेश आहे.



८२१६ या क्रमांकाच्या कारने बडोदा येथे मुलीला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना हिवरा आश्रम जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव कार चिखली मेहकर मार्गावरील अशोक शेळके यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील टीन शेड मध्ये

घुसली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने प्रताप लक्ष्मण गिरी (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पुष्पलता प्रताप गिरी (वय ५६), महेश प्रताप गिरी (वय ३५), मनश्री मनोज गिरी (वय ४), सर्व रा. सोनाटी आणि गजेंद्र गिरी (वय ४४), प्रतीक्षा गजेंद्र गिरी (वय ३४), लीना गजेंद्र गिरी (वय १३) रा. बडोदा हे जखमी झाले आहेत. जखमी पैकी नऊ वर्षीय शिवांश गजेंद्र गिरी रा. बडोदा हा गंभीर जखमी असल्याने त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पौर्णिमेनिमित्त ४ दिवसीय यात्रेचा दहीहंडीने समारोप



पाच किंटलच्या महाप्रसादाचे भाविकांना केले वितरण

महासागर प्रतिनिधी, खामगाव, दि. २० : तालुक्यातील भालेगाव बाजार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त चार दिवसीय यात्रा महोत्सव व दहीहंडी सोहळा पार पडत आहे. सोनाजी महाराज मंदिर येथील विशेष असलेले उडदाची डाळ अंबाडीची भाजी व ज्वारीची भाकर महाप्रसादाचे वितरण संस्थांच्या व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. या सोहळ्यात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रतिपंढरी भालेगाव येथे श्री. विठ्ठल आणि श्री. संत सोनाजी महाराज यात्रा भव्य महोत्सवात हजारो भाविक महिला व पुरुषांनी भाग घेऊन दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. तसेच शालिग्राम महाराज सुलूकर यांच्या कृष्ण जन्माच्या कीर्तनाचा लाभ घेतला. त्यानंतर बस स्टँड

परिसरातील मैदानामध्ये हजारो महिला व पुरुष भाविकांच्या उपस्थितीत व भालेगाव पंचक्रोशीतील शेळके टाळकरांच्या उपस्थितीत भाविकांचा अथांग महासागर उसळला होता. या कार्यक्रमात गायनाचार्य व मृदंगाचार्य यांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रकाश महाराज मोरखळे यांचे कीर्तनाचा सुद्धा भाविकांनी लाभ घेतला. यावर्षी संपूर्ण बस स्टँड परिसर मोकळा असल्यामुळे प्रत्येक भाविक व महिलांना या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटता आला.

या सोहळ्याला परिसरातील कुंबेफळ, निपाणा, भंडारी, मुरुंबा, बरफगांव, धानोरा जंगम ज्ञानगंगापूर, पिंपळगाव राजा, जळका भडंग, पोरज, होरपगाव, काळेगाव, वर्णा आदी गावातील टाळकऱ्यांनी विशेष सहकार्य केले. रात्री भारुडाचा कार्यक्रम पार पडला व त्यानंतर सोहळ्याची सांगता करण्यात आली.

सहा वर्षात दुपटीने गर्दी भालेगाव येथील दहीहंडी सोहळ्यात भाविकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. यंदा भाविकांची उपस्थिती मागील पाच सहा वर्षांपेक्षा दुपटीने गर्दी दिसून आली. तसेच पंचक्रोशीतील सर्व दहा-बारा गावांमध्ये नेहमीप्रमाणे लेकी दिवाळीला न येता यात्रेला माहेरी येतात. त्यामुळे पंचक्रोशीतील दहा-बारा गावांमध्ये सर्व जाती धर्मातील प्रत्येक घरात लेक पाहुण्यांनी घरे गजबजलेली दिसत होती.

भाजप-काँग्रेसमर्थक भिडले, काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांना चोप

महासागर प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. २० : विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर सोमवारी रात्री ११.३०. वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील कोसंबी गावात भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे समर्थक आपसात भिडले, तर संतापलेल्या ग्रामस्थांनी रावत समर्थकांना चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचारतोफा थंडावल्या. मात्र, येरावत व कोसंबी येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार कोसंबी गावात पोहोचले. तिथे त्यांनी जाहीर सभा न घेता ग्रामस्थांच्या समस्या

जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. गावातील तलावाचे काम तसेच मंदिराचे बांधकाम सरपंचामुळे झाले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी मुनगंटीवार यांना या बैठकीत दिली. या गावाचे सरपंच काँग्रेसचे असून त्यांनी सुधीर मुनगंटीवार येथे जाहीर सभा घेत आहेत, अशी माहिती काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांना दिली. ही माहिती मिळताच संतोष रावत वाहनांचा ताफा घेऊन समर्थकांसह कोसंबी गावात दाखल झाले. बैठक सुरु असलेल्या ठिकाणी रावत आले व त्यांनी प्रचार संपला आहे, तुम्ही सभा घेऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांना सांगितले. यावर मुनगंटीवार यांनी मी सभा घेत नाही आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव गावात आलो आहे. त्याचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेत आहे, असे सांगितले. यावरही तुमचे समाधान

होत नसेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे रिटसर तक्रार करा, असे सांगितले. अथवा माझी बैठक झाल्यानंतर तुम्ही बैठक घ्या व गावकऱ्यांशी बोला, अशी विनंती केली. सुधीर मुनगंटीवार व संतोष रावत यांच्यात चर्चा सुरु असताना वातावरण तापले. यावेळी रावत यांचा वाहनचालक मोबाईलमधून व्हिडीओ चित्रीकरण करीत होता. त्यावर मुनगंटीवार व त्यांच्या सुरक्षारक्षकांचे चित्रीकरण करण्याचा प्रकार योग्य नाही, असे म्हणत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. अशातच काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे समर्थक समोर आले. ते मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करत असताना सुरक्षारक्षकांचे त्यांना अडविले. यानंतर भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला.

आचारसंहितेच्या कालावधीत ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम

महासागर प्रतिनिधी, बुलडाणा, दि. २० : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आचारसंहिता कालावधीत १७ नोव्हेंबरपर्यंत अवैध मद्यनिर्मिती व विक्री प्रकरणी २२३ आरोपींना अटक करण्यात आली असून ३७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत ६८ लाख ७९ हजार ५५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली आहे. १५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर अखेर बुलडाणा जिल्ह्यातील गावठी दारू अड्डे, तसेच अवैध मद्यविक्री केंद्रावर धाड टाकून २२३ आरोपींना अटक केली आहे. तसेच ३७ वाहने जप्त केली आहेत. असा एकूण ६८ लाख ७९ हजार ५५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुलडाणा जिल्ह्यातील बोराखेडी, पाडळी, मालता, पेसांडा, चौडी, बोरी आडगाव, राजूर, उमरखेड शिवार, कोलवड इत्यादी ठिकाणी छापे टाकून करण्यात आली आहे. तसेच मलकापूर मतदार संघात ३३ गुन्हे,



६३३० लिटर दारू व दहा वाहने असा एकूण २० लाख ६ हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलडाणा मतदार संघात २२ लाख १ हजार ७६० रुपये, चिखली मतदार संघात ३ लाख ७ हजार ७५० रुपये, सिदखेड राजा मतदार संघात ४ लाख ४ हजार २३५ रुपये, मेहकर मतदार संघात ५ लाख ८ हजार १५५ रुपये, खामगाव मतदार संघात ४ लाख ८ हजार ४०६ रुपये, जळगाव जामोद मतदार संघात २ लाख ६ हजार २२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सातही मतदारसंघात उत्पादन शुल्क विभागाने ६८ लाख ७९ हजार ५५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीणीवर हल्ला

महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. २०: अमरावती येथील धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोटे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले सातेफळ फाट्यावर रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्चना रोटे गंभीर जखमी झाल्या आहेत.



आहे. तसेच अर्चना रोटे यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न देखील या हल्लेखोरांनी केला, मात्र अर्चना यांनी हा वार आपल्या हातवार झेलल्यामुळे त्यांच्या हाताची नस कापली गेली. जखमी झालेल्या अर्चना रोटे यांना तातडीने डॉ. होले यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

अर्चना रोटे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात

हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना रोटे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर अंधारात पसार झाले. पोलिस आता या हल्लेखोरांचा शोध घेत असून येथील वातावरण देखील तापले आहे. या हल्ल्यानंतर प्रताप अडसड म्हणाले, या घटनेमुळे कार्यकर्त्यांनी घाबरू नये किंवा कुटल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये. प्रत्येकाने आपले गाव सोडून इतर कुठेही जाऊ नये. हा संपूर्ण प्रकार आपण गोंधळ घालावा यासाठी विरोधकांनी रचलेला कट असा शकतो, अशी शंका प्रताप अडसड यांनी व्यक्त केली आहे. सर्वांनी आपापल्या घरात राहावे व मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढावे, असे आवाहन देखील प्रताप अडसड यांनी केले.

आदिवासींनी व्यसनाधीनता, अंधश्रद्धा सोडून मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा: नंदिनी टारपे

महासागर प्रतिनिधी, बुलडाणा, दि. २० : भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७७ वर्षे झाली आजही आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यात रहात असून आजही आदिवासी मुलभूत अधिकारापासून वंचित आहे. आदिवासींमध्ये सर्वाधिक कुपोषण, भूकबळी दिसून येते. आदिवासींनी आपसातले मतभेद दूर करून एक संघ होऊन त्याच हक्कासाठी संघर्ष करावा तसेच व्यसनाधीनता व अंधश्रद्धा सोडून मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव नंदिनी टारपे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना नंदिनी टारपे यांनी आदिवासी



बांधवांना बिरसा मुंडा यांचा इतिहास सांगून मुलांच्या उच्चशिक्षित करावे तर स्त्रियांनी पुढाकार घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदी लावून संघर्ष करावा असे आपल्या भाषणातून संबोधित केले. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रम १५ नोव्हेंबर रोजी किन्ही नाईक तालुका चिखली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक नंदिनी टारपे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष किन्ही नाईक गावच्या सरपंच वैशाली पैठणे, प्रमुख पाहुणे पोलिस पाटील संगीता लोखंडे, उपसरपंच प्रदीप ठाकरे तंटा मुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल भुनेकर माजी सरपंच ज्ञानेश्वर नानकर, उपसरपंच गजानन ठाकरे,

राजेश टारपे, बाळू ढंगारी, गजानन शिंदे, भास्कर गिन्हे, ज्ञानेश्वर धंदरे, शिवा शिंदे, गजानन अंभोरे आदींची उपस्थिती होती. उद्घाटनीय भाषणातून राजेश टारपे यांनी सवलतीचे व आरक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना शासकीय योजनेतील वृत्तीवर लक्ष केंद्रित केले तसेच बिरसा मुंडा चा लढा समाजातील शेवटच्या स्तरातील माणसाने भयमुक्त जगण्यासाठी होत असे सांगितले. यावेळी सरपंच पती पैठणे यांचेही भाषण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर धंदरे, शिवा शिंदे, विनोद शिंदे, बबनराव गायकवाड, बबनराव अंभोरे, जनार्दन कऱ्हाळे, सुनील डाकोरे यांनी अथक परिश्रम घेतले.

दूरदर्शन: एक दृकश्राव्य माध्यम!

विश्व दूरदर्शन दिन २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याचा उद्देश जागृतातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांपलीकडे दूरदर्शनचे महत्त्व पटवून देणे, हा आहे. जागतिक दूरचित्रवाणी दिन हा केवळ उपकरणांचा उत्सव नसून दूरदर्शनमागील तत्त्वज्ञान आहे. ज्ञानवर्धक माहितीपूर्ण असा हा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींचा लेख आपल्या सेवेशी सविनय सादर...

जागतिक दूरदर्शन दिन-वर्ल्ड टेलिव्हिजन डे दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. त्याचा शोध लागल्यापासून, टेलिव्हिजन हे सामान्य लोकांच्या जीवनातील मनोरंजनाचे एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोक अनेक वर्षांपासून शिक्षण, बातम्या, राजकारण, मनोरंजन आणि गप्पांचा आनंद घेत आहेत. जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याचा उद्देश जागृतातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांपलीकडे दूरदर्शनचे महत्त्व पटवून देणे हा आहे. जागतिक दूरचित्रवाणी दिन हा केवळ उपकरणांचा उत्सव नसून दूरदर्शनमागील तत्त्वज्ञान आहे. टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून ते मनोरंजनाचा एक मुख्य स्रोत बनले आहे. लोकांचे मनोरंजन करण्यात सोबतच लोकांपर्यंत माहिती, शिक्षण आणि प्रसारित करण्यात टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या लेखात, तुम्हाला जागतिक दूरचित्रवाणी दिनाचा इतिहास, महत्त्व आणि महत्त्वाच्या तथ्यांबद्दल माहिती मिळेल. कासाजरा केला जातो जागतिक दूरदर्शन दिन? त्याचा शोध लागल्यापासून दूरदर्शन हे लोकांसाठी मनोरंजनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. दि. १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात पहिल्यांदा टेलिव्हिजन लांच करण्यात आले. त्यावेळी दूरचित्रवाणीने देशाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या काळात हम लोग, बुनियाद, रामायण आणि महाभारत यांसारखे लोकप्रिय शो टेलिव्हिजनवर यायचे, ते पाहण्यासाठी टीव्हीच्या पडद्यासमोर लोकांची गर्दी व्हायची. म्हणूनच



२१ नोव्हेंबर विश्व टेलिविजन डे विशेष

केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या पलीकडे जनमताची मांडणी करण्याची ताकद असलेल्या शिक्षणाचा स्रोत म्हणून टेलिव्हिजनचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दूरदर्शन दिनाची स्थापना केली. जागतिक दूरदर्शन दिन दरवर्षी कोणत्याही विशिष्ट थीमसह साजरा केला जात नाही. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करून, त्याची सोडवणूक केली जाते. वर्षानुवर्षे, टेलिव्हिजनचा एक अद्वितीय जागतिक व्यासपीठ म्हणून वापर करणे, सांस्कृतिक सहअस्तित्व आणि बंधुत्वाच्या माध्यमांना प्रोत्साहन देणे, विविध संस्कृतींच्या लोकांमधील दूरी कमी करणे आणि राष्ट्रांच्या भल्यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे, ही भूमिका भौगोलिक कार्यात दूरदर्शन इत्यादी चर्चांचा एक भाग आहे. जागतिक दूरदर्शन दिनाची पारवर्षी संयुक्त राष्ट्रांनी

डिसेंबर १९९६ मध्ये २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यात झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेलिव्हिजन फोरमच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिन साजरा केला जातो. लोकांच्या निर्णयक्षमतेवर दृकश्राव्य माध्यमांचा वाढता प्रभाव आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात त्याची संभाव्य भूमिका ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी नंतर एक ठराव स्वीकारला. त्यामुळे जनमताची माहिती, व्यवस्था आणि प्रभाव पाडण्याचे प्रमुख साधन म्हणून दूरदर्शन स्वीकारले गेले. दूरचित्रवाणी देखील आज संप्रेषण आणि जागतिकीकरणचे प्रतिनिधित्व करते. जागतिक दूरदर्शन दिनाचे महत्त्व-युनायटेड नेशन्स-युएनने ही कल्पना लोकप्रिय केली की, टेलिव्हिजन हे समकालीन जगात जागतिकीकरण आणि संवादाचे प्रतीक

जागण्याचा आनंद घेण्यासाठी ज्याप्रमाणे निरोगी शरीर आवश्यक आहे त्याचप्रमाणे मन ही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. मनाचे अंतरंग जाणणे अथवा त्याचा शॉग लागणे हे निश्चितच सोपे काम नाही. परंतु एक मात्र नक्की की, व्यक्तीच्या दैनंदिन आचरणात मनाच्या व्यवहाराचे निरीक्षण केले तर असे जाणवेल की आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या अनेक मानसिक त्रासाचे कारण आपल्या मनाच्या गाभान्यात दडलेले आहे, परंतु ते निरोगी राहावे यासाठी आपण फारच थोडे प्रयत्न करतो. मनाचा व्यवहार सुलळीत चालवा यासाठी संत साहित्यात सविस्तर संशोधन, चर्चा करण्यात आली आहे. विशेषकरून आध्यात्मिक प्रगतीसाठी मनाच्या अनियंत्रित व्यवहारावर अंकुश निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले जातात. चंचलता, अस्थिरता हा मनाचा नैसर्गिक स्वभावच आहे, परंतु प्रयत्नांनी त्याची चंचलता नियंत्रित होऊ शकते. भूतकाळातील त्रासादायक अनुभवांचा शोक अनावर झाला की मन तिथेच गुंतून जाते, परंतु यामुळे वर्तमानात भान हरपलेला व्यक्ती एकाग्रतेने आपले काम करू शकत नाही परिणामी जगण्याचा कंटाळा येतो, किंवा भविष्यकाळातील चिंतेने मनाचा ताबा घेतला की सदैव भीती वाटत राहते. या व अशा अनेक मानसिक समस्या आपले जगणे कुरतडून टाकत आहेत. डिप्रेशन, उच्च रक्तदाब यासारख्या विविध प्रकारच्या आजारांनी अनेकांच्या आयुष्यातून आनंदाला हद्दपार केले आहे. याकरिता मनाच्या आरोग्य संवर्धनासाठी आपल्या दिनचर्येतील काही निश्चित वेळ गांभीर्यपूर्वक राखून ठेवला पाहिजे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक रचून मनालाच बोध केला आहे. प्रत्येक यश अथवा अपयश हे प्रथम मनामध्येच तयार होत असते. मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपला स्वतःशीच सुसंवाद असला पाहिजे. आपली दृष्टी ही अंतर्मुख असली पाहिजे. स्वतःचे कठोर, निरपेक्ष परीक्षण करता आले पाहिजे. म्हणजेच आपण सर्वात अगोदर स्वतःला पूर्णपणे ओळखले पाहिजे. एकदा स्वतःशीच ओळख झाली म्हणजे पुढचा मार्ग

सावर रे मना... सोपा बनत जातो. आपले जगणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून पळणाऱ्यांची शर्यतीतला एक स्पर्धक असे असता कामा नये. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे. यशाची आपली व्याख्या कोणती आहे, ते मिळवण्याचा मार्ग कोणता याची पूर्ण जाण ठेवून मार्गक्रमण केल्यास आयुष्य भरकटणार नाही. आपल्या वाटचाला येणारे दुःख, अपेक्षाभंग यांचे व मान-सन्मान, पद प्रतिष्ठा यांचे पचन करता येणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे की, कारण अत्यंत अनुकूल परिस्थिती असताना सामान्यांप्रती असणारा आपला व्यवहार, विशेषकरून भाषा बदलते. तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्रासतांना आपण खचून जातो, विमनस्कता निर्माण होते. या दोन्ही प्रसंगी आपण स्थिर राहून परिस्थितीचा सामना करण्यात जाण्याचे सूत्र दडलेले आहे याची जाणीव झाली की, सुखाने पराकोटीचा हर्ष अथवा दुःखाने मनस्ताप होत नाही. दैवदुर्विलास म्हणजे संवादाची अत्याधुनिक माध्यमे उपलब्ध असताना व्यक्ती उत्तरोत्तर एकलकोंड्या होत चालल्या आहेत. संवादाचा अभाव हा अनेक मानसिक समस्यांची जननी आहे. दुखाचा अतिरेक झाला की आत्महत्येचा मार्ग निवडला जातो. आत्महत्या करणाऱ्यांच्या आयुष्यात तो निर्णय घेण्यापूर्वी किमान एकदा कोणाशी तरी संवाद झाला असता तर त्यापैकी अनेकांनी आत्महत्या केल्या नसत्या आपल्या आजूबाजूला असे अनेकजण दिसतील की, त्यांना बोलते करण्याची खूप आवश्यकता आहे. सांगली जिल्ह्यात नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. एका युवकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी व्हाटस अप वर स्वतःचा फोटो टाकून त्यावर के.एस उल्लेख केला व खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मेसेज ही लिहिला. विशेष म्हणजे हा फोटो त्या युवकाने आपल्या मित्रांना पाठवलाही होता, परंतु सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले. खरेतर त्याच्याशी संवाद साधून

त्याचे दुःख समजून घेणे गरजेचे होते. त्याला सांगणे गरजेचे होते की, अशा आततायी, अविवेकी निर्णयांनी काहीही साध्य होत नाही. आत्महत्या हे अत्यंत कमकुवत मानसिकतेचे लक्षण आहे. समस्यांचा सामना करण्याऐवजी त्याला टाळण्यासाठीचा हा पळपुटेपणा आहे. अनेकवेळेस आपल्या कामाप्रती श्रद्धा व यशाविषयी सबुरी यांची कमतरता जाणवते आहे. सर्वाना झटपट मोडवा पदावर जायचे आहे. मात्र अनेकवेळा त्याकरिता आवश्यक असणारी समर्पित भावना, कष्ट घेण्याची तयारी दिसत नाही. खरेतर अशा वेळेस अपेक्षित यश न येणे अथवा शॉर्टकट चा मार्ग वापरून मिळालेल्या तापुरुत्या यशाने समाधान न मिळणे हे अगदीच नैसर्गिक आहे. परिणामी एकतर आयुष्याची फरपट होते अथवा स्वतःचीच फसवणूक केल्याने मनाच्या अंतरंगात एक अस्वस्थता सदैव घर करून राहते. हे टाळण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतःला ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःशी सुसंवाद असावा, आपल्या संपर्कात असणाऱ्या एखाद्याशी संवाद साधून त्याचे दुःख हलके केल्यास त्याच्या मनावरचे ओझे दूर होतेच शिवाय आपल्यालाही जगण्याचे अनेक पैलू समजून घेता येतात. आपले काही शब्द त्याच्या जगण्याचे आधार बनू शकतात. यापेक्षा मोठी समाजसेवा कोणती असू शकते. जगण्याची लढाई समजून घेण्यासाठी किमान एकदा अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे चरित्र वाचावे, त्यावर आधारित चित्रपट पाहावा. मी हे खात्रीने सांगू शकतो की असा संघर्ष जाणून घेतल्यावर कोणीही आत्महत्या करण्याचा मूर्खपणा करणार नाही. गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट अशा दुर्गम भागात आपले जीवन व्यतीत करणा-खननवासींचे जीवन बघावे. यातून आपल्याला जगण्याची नवी उमेद, प्रेरणा मिळेल. अशा लोकांसाठी आधार बनलेल्या बाबा आमटे, डॉ.अभय बंग यांच्या कार्यांचा अभ्यास करावा. जीवनाला अर्थपूर्ण वळण मिळेल. सावर रे मना हा मंत्र आपण सर्वांनी समजून घेतल्यास अनेक खुडणाऱ्या, कोमेजणाऱ्या कळ्या फुलू लागतील.

आहे. लोकांच्या मनोरंजनासोबत कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरचित्रवाणीने कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणले. दूरदर्शन हे माहिती आणि शिक्षणाचे प्रमुख स्रोत आहे, ते लोकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर देखील प्रभाव टाकते. कारण ते जगात होत असलेल्या संघर्षांकडे लोकांचे लक्ष वेधून घेते. जागतिक दूरचित्रवाणी दिन देखील समाजावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि घटनांबद्दल निःपक्षपाती माहिती प्रदान करण्यासाठी, दूरचित्रवाणी माध्यमांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार, संस्था आणि व्यक्तींच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो. दूरदर्शन आणि त्याचा शोध-टेलिव्हिजन हे प्रसारण माध्यम म्हणून परिभाषित केले आहे. यामध्ये प्रतिमा किंवा चित्रे विद्युत सिग्नलमध्ये रूपांतरित केली जातात, जी नंतर निवडक माध्यमावर प्रसारित केली जातात आणि प्रतिमा योग्य बाह्य स्क्रीनवर प्रदर्शित केल्या जातात. सन १९२४ मध्ये स्कॉटिश अभियंता जॉन लॉगी बेयर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला होता. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने भारतात सन १९५९ मध्ये नवी दिल्ली येथे टेलिव्हिजनची सुरुवात झाली. सन १९९१ च्या आर्थिक सुधारणा होईपर्यंत सरकारी मालकीचे दूरदर्शन हे एकमेव राष्ट्रीय चॅनेल राहिले होते. त्यानंतर खाजगी आणि परदेशी प्रसारकांना मर्यादित ऑपरेटिंगमध्ये गुंतण्याची परवानगी देण्यात आली. !! आंतरराष्ट्रीय टीव्ही दिवसाच्या सर्वांना सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

संकलन व सुलेखन

श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदनिकोडे गुरुजी

रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सअप : ९४२३७१४८८३.

फलाईंग शीख मिल्खा सिंग

भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटू ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फलाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज जयंती. फलाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी पंजाबातील गोविंदपुरा या गावी एका गरीब शीख कुटुंबात झाला. मिल्खा सिंग यांना लहानपणापासून धावण्याची खूप आवड होती. राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवले मात्र मिल्खा सिंग प्रकाशझोतात आले ते १९५८ साली. यावर्षी कार्डिफ येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी ४०० मीटरच्या शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मिल्खा सिंग हे राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. त्यानंतर १९५८ च्या टोकियो येथे झालेल्या आशिआई स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी २०० आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळवणारे ते भारताचे पहिले खेळाडू आहेत. १९६२ च्या जकार्ता आशिआई स्पर्धेतही त्यांनी ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. १९६० च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत मिल्खा सिंग यांचे पदक अतिशय सूक्ष्म फरकाने हुकले. या ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली. जर्मनीचा धावपटू कार्ल कुकर्मनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकाने मागे राहिले. अतिशय सूक्ष्म फरकाने ऑलिम्पिक पदक हुकल्याने जागृतातील क्रीडाप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे ऑलिम्पिक पदक हुकले तरी त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ राष्ट्रीय विक्रम ठरली विशेष म्हणजे त्यांचा हा राष्ट्रीय विक्रम ४० वर्षे अबाधित होता. याच स्पर्धेत त्यांनी भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार निर्मल कौर यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमाला झाले आणि त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीचे ही नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्यांचे पुत्र जीव मिल्खा सिंग हे प्रसिद्ध गोलफर आहेत. मिल्खा सिंग यांना फलाईंग शीख ही उपाधी पाकिस्तानचे प्रमुख पाकिस्तानचे माजी प्रमुख आयुब खान यांनी दिली. १९० साली पाकिस्तानचा पाकिस्तानचा जाग्रसिद्ध धावपटू अब्दुल खालीक याने आव्हान दिले. मिल्खा सिंग यांनी त्याला पाकिस्तानमध्ये जाऊन हरवले. ते या स्पर्धेत ज्या प्रकारे धावले ते पाहून पाकिस्तानमध्येही ते खूप लोकप्रिय झाले ही स्पर्धा पाहण्यासाठी आयुब खान स्वतः हजर होते. या स्पर्धेतूनच आयुब खान यांनी त्यांना फलाईंग शीख ही उपाधी दिली. भारत सरकारनेही त्यांना अर्जुन व पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा योग्य गौरव केला. मिल्खा सिंग हे भारतातीलच नाही तर जागृतातील धावपटूंचा आदर्श आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी तरुण धावपटूंना मार्गदर्शनही केले. मिल्खा सिंग यांचे दोन वर्षापूर्वी १८ जून २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले त्यांच्या त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली. मिल्खा सिंग यांना जयंतीदिनी विनम्र आदरांजली!



श्याम बसप्या ठाणेकर
दौंड, जिल्हा पुणे
१९२२५४६२९५

कॅनव्हास हा चित्रकारासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो. सुरुवातीला कॅनव्हास हा अंबोल असतो, पण काही तासांनंतर, दिवसांनंतर त्यावर चित्रकारांकडून कॅनव्हासवर चित्र काढायला लागतो. तेव्हा त्याचे महत्त्व विशद होते, अंबोल कॅनव्हास हा आपल्या स्वतःच्या सीमा विस्तारू लागते आणि लांबी, उंची तसेच चित्राच परिणाम स्वरूप जगाला दिसू लागत तसेच त्याच महत्त्व जगासमोर येवू लागत, तेव्हा चित्रकाराला समाधान प्राप्त झाल्यासारखे वाटते. चित्रकार कॅनव्हासवर चित्र रेखत असतो, तेव्हा हळूवारपणे पोत अदृश्य होताना आपल्याला दिसते, आकाशात पाऊस येतोनी जसे ढग दिसतात, तशीच अचानक दिसता आपल्याला दिसू लागते. चित्रकार कॅनव्हासवर सर्व घटकांचा बाजार मांडतो, तेव्हा खर्चा अर्थाने चित्र आकार घेत असतो. तेव्हा चित्रकाराच्या मनामध्ये फक्त चित्र संपूर्णपणे तयार व्हाव असाच ध्यास असतो, त्यामुळे चित्रांना विशिष्ट आकार येवू लागते, मनाची घालमेल होवून अखेर टप्प्याटप्प्यानी चित्र तयार होत.

हळूहळू कॅनव्हास सारखी होवून जाते. अगोदर चित्रकार मनास संकल्प बांधतो, असंख्य विचार, निरनिगळ्या अनेक प्रकारच्या कल्पना, पूर्वानुभव व मनाची झालेली किलबिल अवस्था, मनात झालेली थीमांनाची स्थिती अशी पाचवभूमी, जोवर होत नाही. तोपर्यंत चित्राला आकार येत नाही. चित्रकाराच्या मनातील विचार, मनाची शुध्दता व अवस्था तयार झाले की, चित्र हळूवारपणे आकारमय व्हायला लागते. आकर्षणाकडे थोडेफार झुकू लागते, व चित्र अलगदपणे तयार होताना दिसते, पण चित्रकाराला संयमाचा संकल्प महत्त्वाचा आहे. चित्रकार सुरुवातीला कॅनव्हासवर निर्माण होणारे चित्र स्पष्टपणे दिसत नाही, पण त्यावर आभास, प्रतिमा स्पष्टपणे दिसू लागते. चित्रामध्ये असणारा भाव, कल्पना, प्रतिमेला आकार येवू लागणे. प्रतिमेचा अविष्कार होताना आपल्याला दिसणे तसेच चित्राबद्दल ज्या कल्पना, विचारांना खाया अथाने तर्कशुध्दता व आशा पल्लवीत होताना मन कसं विदिर्ण व्हायला लागते व धक्कादायक चित्रकृती आकार घेत असताना कॅनव्हासवर

साकारू लागते. तसेच कॅनव्हासचं कोरेपण एक प्रकारचे महत्त्व प्रकट करीत असताना आपल्याला स्वतःला जाणवत असते. पण, चित्र होत असताना चित्रकाराला एक प्रकारचा मनावर जबाबदारीचा भावनिक दबाव असतो. त्यामुळे कॅनव्हासवर चित्रकृती ही कल्पनेच्या पलिकडे अलगदपणे, उत्स्फूर्तेपणे, परिवर्तनशिलपणे, क्षितिजापलीकडे जाऊन खाया अथाने चित्रकृती कॅनव्हासवर आकारमय होताना दिसते. किंबहुना, चित्रकार जीवनानुभवातून कल्पनेच्या आधारे कॅनव्हासवर चित्राला आकार देतो. पण, त्याच्या जीवनमुल्यात सतत बदल होत असताना आपल्याला दिसते. मनात घोळत असलेली संकल्पना, विशिष्ट प्रतिमेचा अग्र्यास करून चित्राला कॅनव्हासवर खाया अथाने उतरविण्यासाठी मन हरपून स्वतःचे अनुभव चित्रांमधून कॅनव्हासवर आपल्याला दिसून येते. पण, चित्रकाराला एकाच चित्रातून, प्रतिकृती मधून जीवनाचे भावविश्व, नातं, जीवनांचे अनुभव, जीवनांचं दडलेलं सार कॅनव्हासवर व्यक्त करणे शक्य नसतं. पण प्रत्येक

उपदेशकथा निर्भय

भावाची प्रकृती विधडल्याचा निरोप गणपतला मिळाला तेव्हा तिन्हीसांजा उलटून गेल्या होत्या. त्या काळी विजेचे दिवे नव्हते. गणपत कंदिल घेऊन गावी निघाला. गावाची वाट जंगलातून जाणारी होती. सभोवताली किरंरी काळोख पसरला होता. त्यामुळे वातावरण जास्तच भीषण झाले होते. रस्ता निर्मनुष्य. इतक्यात एक झाडाची फांदी पडली. गणपत घाबरला आणि एका झाडावर आदळला. त्यामुळे कंदिल पडला आणि फुटला. घाबरत गणपत उठला. त्याला चालण्याची चालू लागली. गणपतला वाटले भूतच आहे. त्यामुळे तो किंचाळला. किंचाळलेला आवाज ऐकून चालणारा माणूस पुढे आला पण तो पांगळा होता. त्याच्या कुबड्यांचा तो आवाज होता, ते काही भूत नव्हते. त्या पांगळ्याने गणपतला विचारले, एवढ्या अंधारात कुठे निघालात? गणपतला हा आवाज एका माणसाचा आहे हे कळले आणि तो एकदम शत झाला. त्याची भीतीच पळाली. तो निर्भय झाला आणि त्याने पांगळ्याचा हात हातात घेतला आणि चालू लागला. परमेश्वराच्या रूपाने तो पांगळा गणपतला भेटला. कारण त्याचा पांगळेपणा गणपतला जाणवलाच नाही. उलट त्याचा भरभक्कम अंधारच वाटला. म्हणून परमेश्वर सतत सांगाती असतो ही भावना मनात रुजवली की कायम त्याची साथ मिळेल आणि आपण निर्भय बनू. कथा उपदेश : निर्भय बनवून परिस्थितीचा सामना करा.

समवैचारिकांचा संग

आपल्या अध्यात्मिक प्रगती करता आपली संगत अत्यंत महत्त्वाची आहे. असे म्हणतात की, मनुष्य आपल्या संगतीनेच ओळखला जातो. जर आपण धनवान लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असू, तर आपण अधिकांश समय धना विषयी विचार करत राहू. जर आपण नशीले पदार्थ म्हणजेच व्यसनाधीन असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्यातही दुर्गुण रुजण्याची शक्यता आहे. जर आपण जुगार खेळणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर सहजच आपणही जुगारी बनू. जर आपण भांडखोरांच्या संपर्कात राहिलो तर आपला स्वभाव सुद्धा शब्दांवर वाद घालणारा होईल. महान चिनी विचारवंत मॅसियस यांच्या जीवनातील एक घटना याच विषयावर प्रकाश टाकते. मॅसियस ची आई इतर मातां प्रमाणे बुद्धिवान महिला होती. आपल्या जीवन काळात आपल्या मुलांकरिता त्यांनी तीनदा आपले निवासस्थान बदली केले. सुरुवातीला ते एका स्मशानभूमी जवळ राहात होते. एक दिवस त्यांना असे वाटले की आपला मुलगा अति दुःखी होत आहे. स्मशानभूमी मध्ये येणारे लोक दुःखी होऊन रडत विव्हळत असत. त्यांना हे मूल पहात असे. मुले आपल्या आजूबाजूच्या वातावरणाने फारच लवकर प्रभावित होतात. म्हणून तो त्यांच्यासारखेच वर्तन करत होतो. यामुळे मॅसियस च्या आईला चिंता वाटली आणि त्यांनी तिथून अन्य ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. आता ते वर्दळ असणाऱ्या एका बाजारात राहू लागले. काही काळांनंतर त्यांनी पाहिले की, त्यांचा मुलगा मॅसियस एका दुकानदारा प्रमाणे वर्तन करू लागला आहे. तो घरातील सामान सजवून एका दुकानदाराला प्रमाणे बसत असे. तो बाजारातील दुकानदार व ग्राहक यांच्यातील जसे संभाषण ऐकायचा तसेच तो इतरांशी बोलत असे. त्यांच्या आईला त्यांचे असे वर्तन पाहून चिंता वाटू लागली. त्यांनी तिथून सुद्धा जाण्याचा निश्चय केला. मॅसियस च्या आईने आता एका विद्यालया जवळ घर घेतले. तिथे मॅसियस बुद्धिमान विद्यार्थ्यांचे अनुसरण करू लागला. ते वेगवेगळ्या विषयांची माहिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच अनेक विषयांवर शोध करू लागला. हे पाहून ती अतिशय प्रसन्न झाली. याच वातावरणात मोठा होऊन मॅसियस चीनचा एक खूप मोठा विद्वान बनला. ही गोष्ट एका आईची बुद्धिमत्ता तसेच त्यागाच्या विषयी सांगते, जो तिने आपल्या मुलाला सर्वोत्तम वातावरण देण्यासाठी केला. ही गोष्ट आपल्या जीवनात आपल्या संगतीचा प्रभाव दर्शवते. जर आपल्याला कलाकार व्हायचे असेल तर, आपणास कलाकारांच्या संगतीत राहिले पाहिजे. आपल्याला डॉक्टर व्हायचे असेल तर आपल्याला अशा लोकांबरोबर वेळ घालवला पाहिजे जे चिकित्सा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जर आपल्याला सगुणी व्हायचे असेल तर आपण अशा संगतीत राहावे ज्यांच्यात चांगुलपणा भरलेला आहे. जर आपल्याला आध्यात्मिक व्हायचे असेल तर आपण अध्यात्मिक विचारवंतां बरोबर राहावे. आपले जीवन अमूल्य आहे. आपण ठराविक श्वासांची पुंजी बरोबर घेऊन आलो आहोत. याच कालावधीत आपल्याला आपले जीवन उद्देश्य प्राप्त करायचे आहे. आपली अध्यात्मिक प्रगती करून आपण दुसऱ्यांची सेवा करू शकतो. आपल्याला काही लोक आपल्या ध्येयापासून परावृत्त करतात आणि आपल्याला या संसाराच्या मायेचा दलदलीमध्ये खेचून घेतात. त्यांच्या बरोबर समय व्यतीत करणे म्हणजे जीवनातील श्वासांना निरर्थक करणे होय. आपणास निश्चय करावा लागेल की, आपल्याला जीवनामध्ये काय प्राप्त करायचे आहे? एकदा निश्चय करून आपल्या ध्येयाप्रती आपल्याला अग्रसर व्हायचे आहे. समान विचारधारा असणाऱ्या लोकांच्या संगतीत आपली पाउले तीव्र गतीने जीवनाच्या ध्येयाप्रती उचलली जातात.



संत राजिंदर सिंह जी महाराज

कॅनव्हासतुनही काही...!



हळूहळू कॅनव्हास सारखी होवून जाते. अगोदर चित्रकार मनास संकल्प बांधतो, असंख्य विचार, निरनिगळ्या अनेक प्रकारच्या कल्पना, पूर्वानुभव व मनाची झालेली किलबिल अवस्था, मनात झालेली थीमांनाची स्थिती अशी पाचवभूमी, जोवर होत नाही. तोपर्यंत चित्राला आकार येत नाही. चित्रकाराच्या मनातील विचार, मनाची शुध्दता व अवस्था तयार झाले की, चित्र हळूवारपणे आकारमय व्हायला लागते. आकर्षणाकडे थोडेफार झुकू लागते, व चित्र अलगदपणे तयार होताना दिसते, पण चित्रकाराला संयमाचा संकल्प महत्त्वाचा आहे. चित्रकार सुरुवातीला कॅनव्हासवर निर्माण होणारे चित्र स्पष्टपणे दिसत नाही, पण त्यावर आभास, प्रतिमा स्पष्टपणे दिसू लागते. चित्रामध्ये असणारा भाव, कल्पना, प्रतिमेला आकार येवू लागणे. प्रतिमेचा अविष्कार होताना आपल्याला दिसणे तसेच चित्राबद्दल ज्या कल्पना, विचारांना खाया अथाने तर्कशुध्दता व आशा पल्लवीत होताना मन कसं विदिर्ण व्हायला लागते व धक्कादायक चित्रकृती आकार घेत असताना कॅनव्हासवर



साकारू लागते. तसेच कॅनव्हासचं कोरेपण एक प्रकारचे महत्त्व प्रकट करीत असताना आपल्याला स्वतःला जाणवत असते. पण, चित्र होत असताना चित्रकाराला एक प्रकारचा मनावर जबाबदारीचा भावनिक दबाव असतो. त्यामुळे कॅनव्हासवर चित्रकृती ही कल्पनेच्या पलिकडे अलगदपणे, उत्स्फूर्तेपणे, परिवर्तनशिलपणे, क्षितिजापलीकडे जाऊन खाया अथाने चित्रकृती कॅनव्हासवर आकारमय होताना दिसते. किंबहुना, चित्रकार जीवनानुभवातून कल्पनेच्या आधारे कॅनव्हासवर चित्राला आकार देतो. पण, त्याच्या जीवनमुल्यात सतत बदल होत असताना आपल्याला दिसते. मनात घोळत असलेली संकल्पना, विशिष्ट प्रतिमेचा अग्र्यास करून चित्राला कॅनव्हासवर खाया अथाने उतरविण्यासाठी मन हरपून स्वतःचे अनुभव चित्रांमधून कॅनव्हासवर आपल्याला दिसून येते. पण, चित्रकाराला एकाच चित्रातून, प्रतिकृती मधून जीवनाचे भावविश्व, नातं, जीवनांचे अनुभव, जीवनांचं दडलेलं सार कॅनव्हासवर व्यक्त करणे शक्य नसतं. पण प्रत्येक

कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्रामधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तो तेव्हा नेहमी करीत असतो, तेव्हा त्यामागे नेहमी आशा पल्लवीत होताना दिसते व नविन कल्पनांचा जन्म होतो तेव्हा नवीन कल्पनांचा श्री गणेश होताना दिसतो. त्यासाठी अखेर पर्यंत संयम व धीर असणे अत्यावश्यक ठरतं, कॅनव्हास मार्गक्रमणाला आकार येवू लागते. चित्रकारांचे महत्त्व व्यक्तीशः सिद्ध होताना दिसते. कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्रामध्ये कोणत्याही कल्पनेचा भाव, प्रतिमेचा विकास, सहजगता, योग्य स्वरूपात कॅनव्हासवर उतरला नाही, तोपर्यंत चित्रकृती आकार घेत नाही. त्याकरिता चित्रकार संयम ठेवून, मनात कसलीही भावना, अर्थात मन व्याकुळ न होवू देणे, प्रत्येक वेळेला एक वेगळाच विचार मनात आणून, भावविश्व निर्माण करून, कलाकृति आकारण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हाच योग्य चित्रकृती कॅनव्हासवर आकार घ्यायला लागते, हि चित्रकाराला निर्माणाकडून खाया अर्थाने एक प्रकारची देणगी मिळालेली असते, चित्रकारांच व कॅनव्हासचं नातं हे विष्वा पलिकडे असतं असे म्हणणे वावगे ठरणार नाही. चित्रकाराची विश्व समाजपर्यंत पोहोचविण्यासाठीच व समाजण्यासाठीच अनेक वर्षे लागतात. वास्तव व अनुभववापेक्षा तिच स्वरूप हे वेगळे असल्यामुळे चित्रकार नेहमी स्वतःच्या कल्पनेचा विष्वासातच हरपून गेल्याच भान राहता नाही. म्हणून नेहमी चित्रकार संभ्रम अवस्थेत असतो. परिणामतः कॅनव्हासवर काढलेल्या चित्रकृतिवर त्याचा परिणाम होत नाही. चित्रकृती एकदम जीवंत, स्पष्ट, निरागसपणे रेखाटण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतं. त्यामुळे चित्रकृतिंके विश्वाचे लक्ष जातं, त्यामुळे आपल्याला प्रतिमेकडे पाहून भान हरपण्याचा मनस्वी आनंद होतो. कॅनव्हासवर नेहमी चित्रकार मानवी मनाची गहनता, अथांगता, आनंद, सहजगता, कल्पनापत्तीतून मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. याखेरीज कोणताही भेदभाव न करता योग्य चित्रकृती कॅनव्हासवर जीवनारूप अनुभव विरवाने काढण्याचा नेहमी प्रयत्न असतो व प्रक्रियेचे यथार्थ वर्णन असते. प्रत्येक चित्रकृति नेहमी आशय्य ही असतो, तसेच निर्माणाचा साविध्यात जाण्याचा प्रयत्न असतो. म्हणून निर्माणाबद्दल नेहमी

संवेदनशील असतो. नुकतेच गॅलरी मस्करा, कुलाबा, मुंबई येथे दि. १२/११/२०२४ ते २०/१२/२०२४ पर्यंत परागच्या ८९ चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे. त्यातील कॅनव्हासवरील चित्र म्हणजे मानवी जीवनाचा प्रवास पेंटिंग्गाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. बहातच पेंटिंग मध्ये व्यक्तीची इमेज दाखवली आहे. परागच्या पेंटिंगमध्ये व्यक्ती जसा आहे तसाच कॅनव्हासवर साकारले आहे. त्यांच्या पवंटीगमध्ये इतके बारीक बारकावे आहे की, त्वचा, केश, चेहायावरील हावभाव, असे एकंदर एक प्रकारचा गौरवास्पद आहे. तसेच चित्र विलक्षण, संवेदनशिल दाखवितो त्यामुळे पेंटिंग आपले स्वतःचे लक्ष वेधून घेतो. यासमवेत त्याच्या चित्राच्या पैलीच्दारे आवयथक असलेला संयम आणि कौशल्येने सळसळलेले चेहरे, रक्ताळलेले आकृतिबंध, रंगबेरंगी नखे व खवलेले, खडबडीत पाय व चेहायावरील मस्से हे सर्व तत्वज्ञानाचा वासदार आहे असे दिसून येतात. अशा लोकांकडे जे केवळ प्रगतीपासून अलिप्त राहत नाही. तर प्रगती स्वतः पासून त्यांच्या अलिप्ततेवर अवलंबून असते हे मात्र खरे. गॅलरी मस्करा हे कार्य अनेक वर्षांपासून करीत असून हे एक प्रकारे सामाजिक अभिसरण तसेच आधुनिक काळातही कलेविषयी नविन पिढीला परावृत्त करून कला अनंत कालापर्यंत जपली जावी अथा प्रकारचे कार्य खाया रूपाने कौतुकास्पद वाटते या समवेत येणाऱ्या पिढीला खाया रूपाने पुढील भविष्यासाठी यासमवेत मिळत राही

एजिस वोपाक टर्मिनल्स लिमिटेडने सेवीकडे डीआरएचपी सादर केला

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २० : एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड (कंपनी) ची मटेरियल उपकंपनी, एजिस वोपाक टर्मिनल्स लिमिटेड ने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. एजिस वोपाक टर्मिनल्स लिमिटेड ही ३० जून २०२४ पर्यंत

लिक्विड पेड्रो लियाम गॅस आणि लिक्विड उत्पादनासाठी टॅक स्टोरेज टर्मिनल्सचा सर्वात मोठा भारतीय थर्ड पार्टी ओनर आणि ऑपरेटर आहे. (अहवाल) मध्ये (इंफ्रॅस्ट्रक्चर) चे प्रत्येकी १० चे दर्शनी मूल्य असलेल्या इंफ्रॅस्ट्रक्चरच्या नवीन इश्यूचा समावेश आहे, ज्याची एकूण रक्कम रु. ३,५०० कोटी (इश्यू) आणि आवश्यक मंजूरी

आणि बाजार परिस्थितीच्या अधीन राहून हाती घेतले जाईल. कंपनीने जारी केलेल्या निव्वळ उत्पन्नाची परतफेड किंवा कंपनीने घेतलेल्या थकबाकी कर्जाचा काही भाग परतफेडीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे मंगळूर येथील क्रायोजेनिक एलपीजी टर्मिनलच्या कराराने संपादन करण्यासाठी भांडवली खर्चासाठी निधी देणे.

सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर व्हायकॉम १८च्या चार नवीन फास्ट चॅनेल्सच्या लाँचची घोषणा


गुरुग्राम, भारत - नोव्हेंबर २०२४: सॅमसंग टीव्ही प्लस या भारतातील ब्रँडच्या फ्री अॅड-सपॉर्टेड स्ट्रीमिंग टीव्ही (फास्ट) सेवेने फक्त सॅमसंग टीव्ही प्लसवर चार नवीन फास्ट चॅनेल्स - सुपरहिट बीट्स, कानफोड म्यूझिक, फुली फालतू आणि कलर्स इन्फिनिटी लाइट लाँच करण्यासाठी व्हायकॉम सोबत सहयोग केला आहे. सॅमसंग टीव्ही प्लस मोफत स्ट्रीमिंग सर्विस आहे, जी सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये प्री-इन्स्टॉल केलेली आहे, ज्यामुळे निवडक देशांमध्ये बातम्या, क्रीडा, मनोरंजनासह चॅनेल्सची व्यापक श्रेणी मिळते. भारतात, सॅमसंग टीव्ही प्लस प्रेक्षकांना १०० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि हजारो लाइव्ह व ऑन-डिमांड चित्रपट व टीव्ही मालिकांचा आनंद देते. "आम्हाला सॅमसंग टीव्ही प्लस प्लॅटफॉर्मवर सहयोगी म्हणून व्हायकॉम १८ चे स्वागत



करण्याचा आनंद होत आहे. आम्ही भारतातील प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण कन्टेंट पर्यायांचा आनंद देण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे त्यांच्या पसंती व व्युत्पन्न सर्वोच्च पूर्तता करतात. या नवीन ऑफरिंग सॅमसंग टीव्ही प्लसवर मनोरंजन पर्यायांमध्ये वाढ करण्यासोबत वापरकर्त्यांना अपवादात्मक मूल्य व विविधता देण्यासाठी आमच्या समर्पिततेला देखील दाखवतील," असे सॅमसंग टीव्ही प्लस इंडियाच्या पाटनरशीपसचे प्रमुख कुणाल मेहता म्हणाले. व्हायकॉम १८ च्या डायनॅमिक कन्टेंट ऑफरिंग प्रेक्षकांना अद्वितीय मनोरंजन अनुभव देतील. सुपरहिट बीट्स

वर्ल्ड सीओपीडी डे २०२४ लवकर निदान आणि व्यवस्थापनासाठी लंग हेल्थ समजून घेणे

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २० : वर्ल्ड सीओपीडी डे २०२४ चा एक भाग म्हणून, आरोग्य तज्ञ, तुमच्या फुफ्फुसांचे कार्य जाणून घ्या या या वर्षीच्या थीमच्या अनुषंगाने लंग हेल्थ जाणून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या महत्त्वावर जोर देत आहेत. हा फोकस महत्त्वाचा आहे कारण जागतिक मृत्यूंपैकी ७४% रै-संसर्गजन्य रोग (एनसीडी) आहेत, तीव्र श्वसन रोग (सीआरडी) जसे की सीओपीडी आरोग्याच्या परिणामांवर लक्षणीय परिणाम करतात, विशेषतः भारतात. ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज स्टडी २०१९ नुसार सीओपीडी ही सर्वात प्रचलित परंतु कमी ओळखली जाणारी श्वसन स्थिती आहे, जी सुमारे ५५ दशलक्ष भारतीयांना प्रभावित करते आणि देशातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. क्राॅनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज (सीओपीडी) हा फुफ्फुसाचा आजार आहे जो सिगारेटच्या धुरासारख्या उत्तेजित



पदार्थांचा श्वास आत घेण्यामुळे होतो. वर्ल्ड सीओपीडी डे २०२४ सीओपीडी बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि फुफ्फुसांच्या लवकर काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ग्लोबल कॉल टू क्वेशन म्हणून काम करते. ब्रीथफ्री सारखे उपक्रम, जे नव्याने पुन्हा लाँच केलेल्या ब्रीथफ्री वेबसाइटसह भौतिक आणि डिजिटल दोन्ही संसाधने प्रदान करतात, जे रुग्णांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात - स्क्रीनिंगपासून उपचारांच्या पालनापर्यंत मदत करतात. ही संसाधने रुग्णांना त्यांचे लंग हेल्थ आणि एकूणच जीवनमान सुधारण्यात मदत करण्यासाठी महत्त्वाचे आहे. माहितीसाठी विश्वसनीय संसाधने जसे की नवीन ब्रीथफ्री वेबसाइट भारतातील लंग हेल्थ सुधारण्याच्या मोहिमेमध्ये लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी, व्यक्तींना त्यांचे श्वासोच्छ्वासचे आरोग्य

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत बसंतीचे पात्र जिवंत करण्यासाठी करुणा पांडेने कानपुरी लहेजा आत्मसात केला

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २० : सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेने पुष्पा या एका घड्याळीच्या आणि आशावादीची कहाणी विशद करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. मालिकेत पुष्पाची भूमिका काणाच्या करुणा पांडेने अलीकडेच या मालिकेत आणखीही एक भूमिका साकारली आहे. पुष्पा सारखीच दिसणारी बसंती तिने साकारली आहे. कथानकात अत्यंत नाट्यमय वळण येते आणि कानपूरमध्ये राहणारी बसंती मुंबईत पुष्पाच्या घरात येऊन पोहोचते, तर खरी पुष्पा कानपूरला बसंतीची जागा घेते. मनमोकळ्या गप्पांच्या ओघात करुणा पांडेने सांगितले की,

बसंतीची भूमिका निभावण्यासाठी तिने तिची बोलण्यातील कानपुरी लकब कशी आत्मसात केली. आणि एक अभिनेत्री असल्यामुळे दुरोज काही तरी नवीन शिकण्यात कसा आनंद आहे, हे देखील तिने सांगितले. करुणा म्हणते, बसंतीची भूमिका करणे हे एक नवेच आव्हान होते. माझ्यासाठी हा जीवनातील एक अनोखा अनुभव आहे. बसंती असलेल वाटावी यासाठी मला ग्रामीण जीवनातील बारकाव्यांचा अभ्यास करावा लागला, कारण बसंती कानपूरमधल्या चुन्रीगंजची आहे. ग्रामीण जीवनाचा अभ्यास केल्यामुळे हा परफॉर्मन्स जिवंत करणे मला शक्य झाले.

मी प्रेक्षकांमध्ये माझे स्थान निर्माण करू शकेन - खुराणा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २० : झी टीव्हीवरील नवीन मालिका जाने अनजाने हम मिले ही कथा रोचक अशा आटा साटा लग्न परंपरेबद्दल असून आजही गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये ही प्रथा अस्तित्वात आहे. ह्या परंपरेनुसार एका परिवारातील मुलगी दुसऱ्या परिवारातील मुलासोबत लग्न करत असताना त्यातील नवऱ्या मुलाच्या बहिणीचे लग्न नववधूच्या भावासोबत करण्यात येते. यामुळे परस्पर दायित्वातून घनिष्ट कौटुंबिक बंध निर्माण होतात. ह्या नाट्यामुळे दोन्ही जोड्यांचा आनंद आणि स्थैर्य परस्परावलंबी बनते आणि त्यातील नाजूक संतुलनाचा दोन्ही परिवारांवर प्रभाव पडतो. ह्या मालिकेत नायिका रीतच्या रूपात आयुषी खुराणा आहे. रीत बालहेरची एक निडर आणि स्वतंत्र विचारांची प्रकरार आहे आणि जुन्या बुरसटलेल्या परंपरांच्या विरोधात ती आवाज उठवते. ती प्रेमासाठी नव्हे तर आपल्या भावाच्या आनंदाची गॅरंटी म्हणून लग्न करण्याचा धक्कादायक निर्णय घेते. आपली व्यक्तिरेखा आणि ह्या मालिकेच्या संकल्पनेबद्दल आयुषी आपले विचार व्यक्त करत आहे.



१. तुझी व्यक्तिरेखा रीतबद्दल थोडक्यात सांग आणि तू ही व्यक्तिरेखा का स्वीकारलीस त्याबद्दलही सांग. माझी व्यक्तिरेखा रीत ही ग्लव्हेरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक बळकट, निडर, स्वतंत्र विचारांची आणि स्पष्टवक्त्री पत्रकार मुलगी आहे. बुरसटलेल्या परंपरांच्या विरोधात आम्हाला देण्यासाठी आणि आपले मत स्पष्टपणे मांडण्याची तिला भीती वाटत नाही. ती एक ध्यान केंद्रित असलेली, भावुक, दुसऱ्यांना मदत करणारी आणि निर्धार असलेली व्यक्ती असून मला अनेक स्टारांवर ही भूमिका आपलीशी वाटते. खऱ्या आयुष्यातही मला दुसऱ्यांची मदत करायला आवडते आणि

रीतप्रमाणेच माझ्या परिवाराबद्दल मला खूप काळजी आहे. तिचे विचार आधुनिक असले तरी ती अशा परिस्थितीत सापडते जिथे तिला आपल्या कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण त्याग करावा लागतो. आणि तिच्या खासगी इच्छा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यातील तिच्या संघर्षाचा प्रवास ज्यापद्धतीने दाखवण्यात आला आहे ते मला अतिशय आवडले. त्यामुळे देशभरातील अनेक मुलींना तिचा हा प्रवास आपलासा वाटेल. मला आशा आहे की प्रेक्षकांच्या हृदयात ह्या रोचक आणि तरीही प्रेरणादायी व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आपले असे खास स्थान निर्माण करू शकेन. २. ही मालिका स्वीकारण्याआधी तुला आटा साटा लग्न परंपरेबद्दल ठाऊक होते का? ही मालिका स्वीकारण्याआधी मी अशाच प्रकारच्या चालीरीतीबद्दल फक्त गोष्टी ऐकल्या होत्या पण त्याला आटा साटा म्हणतात हे मला ठाऊक नव्हते कारण ह्या चालीरीतींना वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. ह्या प्रोजेक्टवर काम केल्यामुळे मला ही परंपरा आणि लोकांच्या आयुष्यावरील तिचा प्रभाव जाणून घेण्यास मदत झाली.

कैसे मुझे तुम मिल गये मध्ये प्रवेश करण्यास सज्ज



■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २० : झी टीव्हीवरील कैसे मुझे तुम मिल गये ह्या मालिकेने नेहमीच आपल्या रोचक, रोमांचक आणि नाट्यमय कथानकासह प्रेक्षकांना आपल्या खुर्च्यांना खिळवून ठेवले आहे. आणि तरीही हे कथानक ह्या मालिकेत रविशा देसाई हा शुभ कदम ह्या व्यक्तिरेखेमधून दिसून येणार आहे. त्याचे अमृता (सुती झा) सोबत आधी लग्न ठरले होते. ८ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करणारा रविशा ह्या मालिकेत एका पारंपारिक महाराष्ट्रीय परिवारातील मेहनती आणि नम्र स्वभावाच्या उद्योगकाच्या रूपात दिसून येणार आहे. त्याची स्वतःची इव्हेंट

अभिनेता रविशा देसाई झी टीव्हीवरील अमृता आणि विराटच्या आयुष्यात पुष्कळ नाट्य पाहायला मिळणार आहे!

मॅनेजमेंट कंपनी असून त्याचे विचार मात्र जुने आहेत जिथे पुरुष निर्णय घेतात आणि स्त्रियांनी ते निर्णय मानायेचे असतात. भूतकाळात ह्याच मानसिकतेमुळे शुभच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण क्षण आला होता जेव्हा अमृतासोबत लग्न ठरल्यानंतर त्याच्यासोबत विदेशात स्थायिक होण्यापेक्षा अमृताने आपल्या परिवाराला प्राथमिकता दिली होती आणि तिच्या ह्या निर्णयाचा त्याने विरोध केला होता. अमृता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे शुभ तिच्या आयुष्यातून बाहेर पडला आणि त्याने अन्य कोणाशीतरी लग्न केले. पण त्याचे ते लग्न टिकले नाही आणि ह्या गोष्टीचे त्याला अतिशय दुःख झाले. आता तो मुंबईमध्ये केवळ एकदा अमृताचे मन जिंकण्यासाठी आला आहे.

कलाकारांकडून हिंदी टेलिव्हिजनचा हार्ट ऑफ एंटरटेन्मेंट म्हणून सन्मान

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २० : वर्ल्ड टेलिव्हिजन डे निमित्त एण्ड टीव्ही कलाकार हिंदी टेलिव्हिजन क्षेत्राला मानवंदना देत आहेत, तसेच मनोरंजन विश्वातील या क्षेत्राच्या महत्त्वाला प्रशंसित करत आहेत. त्यांनी त्यांच्यासाठी टेलिव्हिजन किती महत्त्वाचे आहे याबाबत वैयक्तिक मत सांगितले. हे कलाकार आहेत नेहा जोशी (कृष्णा देवी वाजपेयी, अटल), सिता साबळे (धनिया, भीमा), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, हप्पू की उलटन पलटन) आणि आसिफ शेख (विभूती नारायण मिश्रा, भाबीजी घर पर है). मालिका अटलमध्ये कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, मी रंगभूमीसह माझ्या करिअरला सुरुवात केली, पण टेलिव्हिजनचे माझ्या मनात खास स्थान आहे. हे प्रबळ माध्यम आहे, जे दुरोज घराघरापर्यंत, तसेच प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचते. मोठे होत असताना मी माझी कामे पटकन आटपून माझ्या आवडत्या मालिका, तसेच मराठी व हिंदी नाटक पाहायचे. टेलिव्हिजन अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे, जो दुरोज नवीन शिकवण देतो,



तसेच कलाकारांना प्रेक्षकांशी संलग्न होण्याची संधी देतो. आज, वर्ल्ड टेलिव्हिजन डे साजरा केला जात असताना मी या इव्हेंटसाठी भाग होण्याची संधी देण्यासाठी आणि भारतीय टेलिव्हिजनला दिलेल्या मान्यतेसाठी कृतज्ञ आहे. मालिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी म्हणाल्या, रूपेरी पडद्यामध्ये बदल झाला असला तरी अजूनही निस्सीम चाहते टेलिव्हिजनवर त्यांच्या आवडत्या स्टार कलाकारांना पाहत आहेत. टेलिव्हिजनने मला स्थिरता दिली आणि माझ्या जीवनातील आव्हानात्मक काळादरम्यान अँकर म्हणून भूमिका बजावली आहे. मी माझ्या अभिनय करिअरदरम्यान काही आयकॉनिक शोजचा भाग राहिल्याने स्वतःला धन्य मानते, ज्यामुळे मला लाखो प्रेक्षकांशी कनेक्ट होता आले. टेलिव्हिजनने मला करिअर, उत्पन्न आणि उद्देशपूर्ण भावना दिली. त्यासाठी मी सदैव कृतज्ञ राहिन.

हे माझ्यासाठी एक वर्तुळ पूर्ण होण्यासारखे आहे

बस इतना सा ख्वाब सोबत १९ वर्षांनंतर झी टीव्हीकडे पुनरागमन करणारी राजश्री ठाकूर म्हणाली

घर घेण्याच्या स्वप्नामध्ये आपल्या वतीने योगदान देते. पण तिने काहीही केले तरी तिचे हे समर्पण कायमच गृहित धरले जाते. लोकांच्या हे लक्षात येत नाही गृहिणीला तिचे काम करण्यासाठी पगार मिळत नाही पण आपल्या परिवारासाठी आपल्या कामातून ती ज्या मूल्याची भर टाकते ते अमूल्य आहे. ह्या मालिकेबद्दल रोमांचक गोष्ट ही आहे की लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री राजश्री ठाकूर ह्या मालिकेत अवनीची भूमिका साकारत असून ती तब्बल १५ वर्षांनंतर झी टीव्हीवर पुनरागमन करत आहे. ती एका ४२ वर्षीय गृहिणीची भूमिका साकारत असून ती कानपूरची आहे. आपल्या परिवारासोबत असलेले तिचे नाते हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करते. तिचे अखेचे जग तिचे घर आणि तिच्या परिवाराभोवती फिरते.



अनेक घरांमध्ये गृहिणी देत असलेल्या योगदानाकडे कोणाचे फारसे लक्ष जात नाही बचत करणे, व्यवस्थापन करणे आणि काळजी घेणे ह्या गोष्टींमधील तिचे दैनंदिन प्रयत्न अगदी शांतपणे कुटुंबाच्या रूटिनमध्ये अशाप्रकारे मिसळून जाते की त्याचे मूल्य कोणाला जाणवतच नाही. जेवढे महत्त्व घरामध्ये कमाई करणाऱ्या व्यक्तीला मिळते तेवढे गृहिणीला मिळत नाही. ह्याच संकल्पनेवर झी टीव्हीवरील नवीन मालिका बस इतना सा ख्वाब ही कानपूरची एक गृहिणी अवनी त्रिवेदीच्या प्रवासावर प्रकाश टाकते. आपल्या परिवारासाठी अवनी सातत्याने छोटे मोठे त्याग करत असते आणि अथकपणे आपल्या परिवारासाठी ती समर्पित आहे. रूपयारूपयाच बचत करून, एकट्याने कामे पूर्ण करून ती आपल्या परिवाराच्या आपले असे मोठे

ब्लॅकबेरीज तर्फे 'बीडिंग रिअल सुट्स यू' या त्यांच्या नव्याकोऱ्या वेडिंग कॅम्पेनची सुरुवात

■ महासागर प्रतिनिधी, गुरुग्राम, दि. २० : ब्लॅकबेरीज हा भारतातील आघाडीचा समकालीन मेन्सवेअर ब्रँड 'बीडिंग रिअल सुट्स यू!' या रोमांचक व नव्याकोऱ्या कॅम्पेनसह नवी ऊर्जा घेऊन दाखल होण्यास सज्ज झाला आहे. तीन दशके भारतीय पुरुषांना परफेक्ट फिटिंगचे सुट, लग्नसोहळ्याचे, सणासुदीचे आणि कॅज्युअल पेहरावांचा अनुभव देणारा भारताचा 'फिट एक्सपर्ट' ब्लॅकबेरीज आता नव्या कॅम्पेनसह बाजारपेठेत धमाकेदार प्रवेशासाठी तयार आहे. वेडिंग कलेक्शनसह हे कॅम्पेन सुरू होत

सुरू होत आहे. या कलेक्शनमध्ये आधुनिक, आत्मविश्वासपूर्ण व महत्त्वाकांक्षी भारतीय पुरुषांचे प्रतिनिधीत्व करण्यात आले आहे. हा पुरुष कर्ता आहे, बदल घडविणारा आहे आणि तो इतर पुरुषांना दिमाखाने आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वीकारायला लावणारा आहे. भारतीय पुरुषांच्या लग्नसोहळ्यासाठीच्या पेहेरेवासाठी एक नवा दृष्टिकोन या कलेक्शनच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. फॉर्मल आणि कॅज्युअल वेअरमध्ये आकर्षक, फिट, ताज्या आणि ऊर्जावान रंगसंगतीसह प्रीमियम

फॅब्रिकचा वापर केला आहे. लग्नसोहळ्याच्या कलेक्शनमध्ये प्रत्येक पोशाख खास रितीने डिझाइन केला आहे, ज्यामुळे भारतीय पुरुष गर्दीत उदून दिसतात. बीडिंग रिअल सुट्स यू वेडिंग कलेक्शनमध्ये प्रत्येक समारंभासाठी आकर्षक पुरुष पोशाख समाविष्ट आहेत. फर्स्ट टोस्ट आणि साठी खास तयार केलेले टू-पीसआणि थ्री-पीससूट आहेत. रिंग इट ऑन समारंभासाठी तयार ब्लेझर्स आहेत. तसेच ब्रोस अँड ब्रूजसाठी परफेक्ट फिट असलेल्या वेस्टकोटचा पर्याय उपलब्ध आहे.

शब्दकोडे क्रमांक १९७८

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१२			१३			१४				
१५		१७		१८	१९		२०			२१
		२२			२३		२४			
२५			२६	२७	२८	२९		३०		३१
			३२		३३		३४	३५		३६
३७	३८		३९		४०			४१		
४२			४३		४४		४५	४६		४७
	४८		४९	५०		५१		५२		
५३		५४			५५		५६			
		५७			५८		५९		६०	६१
६२			६३					६४	६५	
							६६		६७	६८
६९	७०		७१			७२		७३		
			७४			७५			७६	

६८) खालतीच्या विरुद्ध
६९) सोनचाफा
७०) महिना
७१) लग्नासाठी जमलेले आभार
७२) चतुर्थांश
७३) चित्रपटातील दुष्ट स्त्री
७४) तपस्या
७५) तपस्व्या
७६) तपस्व्या
७७) तपस्व्या
७८) तपस्व्या
७९) तपस्व्या
८०) तपस्व्या
८१) तपस्व्या
८२) तपस्व्या
८३) तपस्व्या
८४) तपस्व्या
८५) तपस्व्या
८६) तपस्व्या
८७) तपस्व्या
८८) तपस्व्या
८९) तपस्व्या
९०) तपस्व्या
९१) तपस्व्या
९२) तपस्व्या
९३) तपस्व्या
९४) तपस्व्या
९५) तपस्व्या
९६) तपस्व्या
९७) तपस्व्या
९८) तपस्व्या
९९) तपस्व्या
१००) तपस्व्या

आडवे शब्द :-
१) चं नरेन्द्र मोदीजींनी दिलेली एक घोषणा
१०) कोर्टातील दावा
१२) उघडझाप करणारे तोंड
१३) असलेली पैसाची छोटी धेली
१४) दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखणारा
१५) बुलती
१७) संगत
१८) जास्तीत जास्त
२०) हजार शेराचे वजन
२१) झकास मस्त
२२) मुलगी
२३) द्रवपदार्थ
२४) मंदवासर
२५) मर्यादा (इं.)
२६) गाडीचे छत
२८) सिबेटी धर्मगुरू
३०) सत्वांश
३१) एक कडवे धान्य
३३) समुद्र
३४) घोड्यावरून मारलेली फेरी
३६) कामदेव
३७) एखाद्या कुटुंबात एकच मुलगा असणे
४०) विचार, शक्ती धैर्य
४१) पिता
४२) रेशमी धोतर
४३) विपत्तीची कहाणी
४४) चरण
४५) बांगला देशाचे नाणे
४८) धपाटा
४९) वेळ वाया घालविणे
५२) गुप्ता
५३) पत्र(हिं)
५४) एक शब्दालंकार
५७) बोकड
५९) त्वरित
६१) मल्ल
६२) कल्पनेचा अतिरेक करणे (वा.प्र.)
६४) हिमालयातील केसाळ प्राणी

मागील शब्दकोड्याचे उत्तर

सु	तु	पु	जे	वू	न	दो	मे	सु	मे	आ	जा	बी	रू	ग
क	का	ता	व	वा	ट	का	न	क	का	प	ना	र	न	व
स	ल	मा	आ	रा	म	क	र	जा	प	ना	र	न	व	व
भा	त	रा	मा	ई	पु	रा	ज	जे	ल	जे	ल	ह	ह	ह
भा	त	रा	चा	वा	क	जा	नि	क	जा	द	पा	ल	ल	ल
र	दि	मा	ज	दा	र	प्य	स	हा	ग	का	का	का	का	का
सा	ता	व	र	ज	स	ट	बी	पू	स	स	स	स	स	स
ह	स	का	जे	रो	क	र	जे	से	स	व	र	र	र	र
क	स	पा	नी	प्य	अं	स	क	वा	क	क	क	क	क	क
स	लो	रा	ल	ह	क	र	जे	से	स	व	र	र	र	र
ना	फ	वा	भा	सा	वा	भा	ता	भा	ता	भा	ता	भा	ता	भा
हि	क	र	न	क	क	त	र	र	र	र	र	र	र	र
त	पा	स	पा	क	क	त	न	व	से	व	क	क	क	क
गा	र	ज	प	ज	ग	बा	र	ना	ना	का	का	का	का	का
र	ज	त	प	नी	ना	वा	जी	घ	नी	गो	सा	जी	जी	जी

रोजगार नसल्याने अनेकांनी सुरु केला

प्रवासी रिक्शा चालवण्याचा व्यवसाय



महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १९ : शहराचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या विचार घेता शहरात चार हजार ऑटोरिक्षा असावेत, असे एक परिमाण आहे. मात्र, शहरात ऑटोरिक्षांची संख्या उदंड म्हणजे निर्धारित परिमाणाच्या अडीचपट १०सुमारे हजारांवर झाली आहे. त्यामुळे चार ऑटोरिक्षा उभ्या राहण्याच्या जागेवर आता १०ऑटोरिक्षा थांबत असल्याने शहरातील वर्दळीच्या चौकात वाहतुकीची शिस्त बिघडली आहे. परिणामी शहरातील वर्दळीच्या चौकात वाहनांची कोंडी होणे, हे नित्याचेच झाले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यानेच रिक्शा वाढल्याचे दिसत आहे.

शहरातील अति वर्दळीच्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या गांधी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहापासून वाहतुकीची कोंडी सुरु होते ती सिटी कोतवालीपर्यंत कायम राहते. धान्य किराणा आणि भाजीबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दुर्गादेवी परिसरात तर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पायठेवायलाही जागा मिळत नाही. एकमेकांना लोटलाट करत या मार्गावरून जावे लागते. या कोंडीत रस्त्याच्या कडेला प्रवासी भरण्यासाठी रिक्शाचालक अनधिकृतपणे थांबतात त्यामुळे तेथे अनेकदा वाहनाचा धक्का लागल्याने किरकोळ वाद होणे, ही बाब नित्याचीच झाली आहे.

शहरातील गांधी चौक, खुले नाट्यगृह, फतेह चौक, टॉवर चौक, महंमद अली चौक, मध्यवर्ती बस स्थानक, स्टेशन चौक, जयहिंद चौक, महाकाली चौक, लवझरी बस स्टॅंड चौक, वाशीम बायपास, रेल्वे स्टेशन चौक, अकोट फाईल, अकोट स्टॅंड परिसर आदी चौकात तसेच शहरात इतरत्रही रिक्शाचालकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे विविध मार्गांवर दिवसभर अधूनमधून वाहतुकीची कोंडी होत असते.

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे रिक्शा, चारचाकी वाहने तसेच अन्य खासगी वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्याने अन्य वाहनांना वारंवार कोंडीचा सामना करावा लागत आहे. अधिकृत थांबा सोडून प्रवासी

वाढल्यामुळेही वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. शहरात वर्दळीच्या भागात पेद्रोलिंग पॉइंट लावले आहेत. बाजारपेठ भागात वाहतूक पोलिसांतर्फे गस्त घालून ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिल्या जात आहेत. नो पार्किंगमध्ये तसेच रस्त्यात उभ्या वाहनांसह रिक्शाचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यांना दंड आकारला जात आहे.

सुनील किनगे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

बाजारपेठ, गांधी चौकात ट्रॅफिक जाम नित्याचीच

बाजारपेठ असलेल्या गांधी रोड परिसर तर सायंकाळी सहानंतर रिक्शा आणि वाहनांच्या गर्दीने फुलून जातो. त्यात सुसाट वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्त्याच्या मधोमध आडवे तिडवे वाहन चालवत जाणारे दुचाकीस्वार यांच्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते.

या गर्दीतून बाजारात जाणाऱ्या वाहनचालकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. दुर्गादेवी मंदिरासमोर गांधी चौकात शहर वाहतूक विभागाचे एका वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही वाहतुकीची कोंडी दूर करण्यात त्याच्या नाकी नऊ येत आहेत. वाहतूक पोलिस असेपर्यंत रिक्शाचालक तेथे थांबत नाही. दुपारी वाहतूक पोलिस तैथून गेला की पुन्हा रिक्शांचा गराडा तिथे उभा राहतो.

टपाली मतपत्रिका वितरीत १० हजार:प्रत्यक्ष मतदान झाले अवघे ६ हजारच यादीतून अनेकांची नावे गहाळ

महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. २० : टपाली मतदानासाठी अकोला पूर्व मतदारसंघात अशी रांग लागली होती. टपाली मतदानासाठी अकोला पूर्व मतदारसंघात अशी रांग लागली होती.

विधानसभा निवडणुकीत कर्तव्यावर १० हजार ७०६ अधिकारी-कर्मचाऱीहणार आहेत. त्यांना सध्या १० हजार २०२ टपाली मतपत्रिका वितरीत करण्यात आल्या असून, ६ हजार ११ जणांना मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती सोमवारी प्रशासनाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र, टपाली मतदानासाठी ईडीसी फॉर्म भरूनही यादीतून अनेकांची नावे गहाळ असल्याचे वचित्या नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने ते मतदानाच्या अधिकारा पासून वंचित राहू शकतात, असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

टपाली मतदान प्रक्रिया मंगळवारीहीहोणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मतदान कर्तव्यावर एकूण १० हजार ७०६ कर्मचारी आहेत. यात असणारे ८ हजार ४३६ मतदान कर्मचारी, २ हजार २७० पोलिस, होमगार्ड कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना टपाली मतदान करणे शक्य व्हावे,



यासाठी मनुना १२ वितरीत करण्यात आला होता. सर्वनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर मतदान सुविधा केंद्रात या सर्व मतदानकर्त्यांवरील कर्मचाऱ्यांचे मतदान नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

काय आहे प्रवात ?

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट उपलब्ध झाल्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनसंघटनेने जिल्हाधिकार्यांना पत्र दिले. लोकसभा निवडणुकीतही कर्तव्यावर असलेल्या काही अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. आता विधानसभा निवडणुकीत

ही बऱ्याच कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे त्यांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावे, असेही पत्रात नमूद केले आहे.

सुविधा केंद्र सुरु; आज राहणार कार्यान्वित

आतापर्यंत सुविधा केंद्रांवर ६ हजार ११ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील सुविधा केंद्रात जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकार्यांकडून करण्यात आले आहे. हे सुविधा केंद्र १४ नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.

नागपूर जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान, दोन तासानंतर सुमारे १३ टक्क्यांनी वाढ



नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यात ४४.४५ टक्के मतदान झाले. अत्यंत संव्यगतीने सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेला आता वेग येऊ लागला आहे. नागपूर जिल्ह्यात दोन तासानंतर सुमारे १३ टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु असणार आहे. पहिले पासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. तर आज राज्यभरातील विविध मतदारसंघात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी दर दोन तासांनी समोर आले आहे.

आयएसएई फेलोशिपने डॉ. काळबाडे सन्मानित ५८ वे भारतीय कृषी अभियांत्रिकी संघटनेचे वार्षिक अधिवेशन



महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १९ : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुंदर काळबाडे यांना आयएसएई फेलोशिप-२०२४ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित ५८ वे भारतीय कृषी अभियांत्रिकी संघटनेचे वार्षिक अधिवेशन तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

फेलोशिप-२०२४ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हे पारितोषिक त्यांना मिळाले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, पद्मभूषण डॉ. आर. एस. पुरोडा, भारतीय कृषी अभियंता संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा यांच्या हस्ते काळबाडे यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कृषी शिक्षण व परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायेंदे व माजी कुलगुरू डॉ. ए. एस. दवण उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी डॉ. काळबाडे यांचे अभिनंदन केले आहे.

खैरागाव रस्त्याची दुरुवस्था चालनेही झाले अवघड



महासागर प्रतिनिधी, मारेगाव, दि. १९ : तालुक्यातील बोटोनी मार्ग खैरागाव (भेदी) वसंतराव वागदाराकडून पांढरकवाडा जाणाऱ्या मार्गाची अतिशय वाईट अवस्था झाली असून या मार्गाने पायदळ चालणेही कठीण होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. बोटोनी वरून खैरागाव (भेदी) वसंतराव मार्ग पांढरकवाडा जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा आहे.

या मार्गाच्या आजूबाजूने पूर्ण जंगल आणि शेतशिवार आहे. अनेक गावखेडे या मार्गावर जुडलेले असून या मार्गाने अनेक नागरिकांना मारेगाव येथे यावे लागतात. तालुक्यातील अनेक लोकांना या मार्गाने प्रवास करावा लागतो, तसेच हा मार्ग शॉर्टकट असल्याने या मार्गाने वाहतूक सुरु असते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची मोठी दुरुवस्था झाली असून जाणे येणे कठीण झाले आहे.

या मार्गातील काही भाग जंगलाने व्यापला असल्याने या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून याचा

परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

या मार्गावरील पूर्ण गिड्टी निघून मार्गावर पसरली आहे. त्यामुळे टायर पंचर होणे, गाडी स्लिप होणे, तसेच छोटे मोठे अपघात होणे ही नित्याची बात झाली आहे. हा मार्ग त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

समुपदेशनाची खरी गरज बंदीजनांना:प्रदीप इंगळे



महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. २० : मानसोपचार ही काळाची गरज असून, समुपदेशनाची खरी गरज ही बंदीजनांनाच आहे, असे मत कारागृह उपअधीक्षक प्रदीप इंगळे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारे सुरु करण्यात आलेला हा अभ्यासक्रम मैलाचा दगड ठरेल.

अमरावती विद्यापीठातर्फे एम.ए. समुपदेशन व मानसोपचार हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी क्षेत्र कार्यातर्गत येथील मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या मते, या अभ्यासक्रमाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत

झाल्याशिवाय राहणार नाही, असा सूरही या वेळी सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी ६० विद्यार्थी उपस्थित होते.

भेटीदरम्यान कारागृहाचे कामकाज कसे चालते, कारागृहाचे ब्रीदवाक्य, बंदीजनांचे समुपदेशन, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचे वेळापत्रक कसे ठरवले जाते, समुपदेशनाचा बंदीजनांना होणारा लाभ याविषयी कारागृहातील ललित मुळे व श्यामराव गीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बंदीजनांसाठी असलेल्या सुविधांमध्ये वैद्यकीय सुविधा, ग्रंथालय, रेडिओ, शिक्षणासंबंधीची पुस्तके आदींचा समावेश आहे. याबाबतची माहितीही या वेळी देण्यात आली. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात या भेटीचे नियोजन केले. प्रा. अर्चना दोरे, प्रा. सुरेश राहारे यांनी यासाठी प्रयत्न केले.

राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेत अमरावती विद्यापीठाने पटकावली सात पारितोषिके



महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. १९६ : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या २० व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चम्पुने उत्कृष्ट सादरीकरण करून पुरस्कार पटकावले. या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

यश प्राप्त करावयाचे असेल तर जिव्हा, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असून या गुणांद्वारे हमखास यश पट्टात पडते. कोणत्याही स्पर्धेत जय मराजय हा महत्त्वाचा नसतो, तर सहभागी होऊन निखळ आनंद प्राप्त करणे महत्त्वाचे असते, असेही कुलगुरू याप्रसंगी

म्हणाले. यात सुगम गंगीत स्पर्धेत अब्सा साबरींनी प्रथम क्रमांक पटकावला. तर पाश्चिमात्य एकल स्पर्धेत कोमल ढोकने दुसरा, स्वराबा कला प्रकरामध्ये आकाश वानखेडेने दुसरा, शास्त्रीय गायन स्पर्धेत शिवम शर्माने द्वितीय, वादविवाद स्पर्धेत नफिसा हुसैन व आरिफा हुसैन यांनी द्वितीय, मिमिक्रीमध्ये तेजस दिवेने तृतीय तर पाश्चिमात्य समूहगान स्पर्धेतही त्याने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र. कुलगुरू डॉ. महेंद्र दोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे. चम्पु व्यवस्थापक म्हणून डॉ. सावन देशमुख, प्रा. नेत्रा मानकर यांनी भूमिका पार पाडली.

लिकं भरा; मतदानाची शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवा

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम

महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १९ : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अकोट येथे निवडणूक यंत्रणेने विविध उपक्रम राबवले. निवडणूक विभागाने एक लिंक तयार केली आहे. मतदारांनी या लिंकवर स्वतःचे नाव भरून मतदानाची शपथ घ्यायची आहे. ही शपथ घेतल्यावर त्याला एक ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. आतापर्यंत ३५सुमारे हजार मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेऊन प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी सोमवारी दिली.



निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. या उपक्रमांना मतदारांनी ८५ प्रतिसादही दिला आहे. पेक्षा जास्त वय असलेले नागरिक अशा दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सोय त्यांचाच एक भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात आली होती. या गृहमतदानाही उत्तम

प्रतिसाद लाभल्याचे लोणारकर म्हणाले. मतदारांना मध्ये जागृती करण्यासाठी सोमवारी शासकीय कर्मचारी वर्गाची दुचाकी फेरी काढण्यात आली होती. त्या शिवाय पथनाट्यही विविध ठिकाणी घेण्यात आले. आमिषाला बळी पडू नये मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावत असतांना आमिषाला बळी पडू नये. सरकारी यंत्रणा चौकसपणे सर्वत्र लक्ष ठेऊन आहे. लोकशाहीच्या या उज्वलात प्रामाणिकपणे सहभागी

अमरावतीच्या श्याम चौकातून २.६१ कोटी जप्त

एस बँक खातेदारांचे पैसे असल्याचा दावा

महासागर प्रतिनिधी, अमरावती, दि. १९ : अमरावती येथील वर्दळीचा परिसर असलेल्या श्याम चौकातून गुन्हे शाखा पोलिसांनी आज, बुधवारी दुपारी २ कोटी ६१ लाख रुपयांची रक्कम जप्त केली. या रकमेबाबत तफावत असलेली माहिती समोर आल्याने पोलिस कसून तपास करीत आहे. ही रक्कम एस बँक व इतर खातेदारांची असल्याचा दावा ती वाहून नेणाऱ्यांनी केला आहे. परंतु रकमेच्या एकूण आकड्याबाबत त्यांच्याकडून तफावत असलेली माहिती देण्यात आल्याने संशय वाढला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव व त्यांच्या चम्पूने जमीनी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम २ कोटी ६१ लाख रुपये आहे. ती दोन वाहनांतून वाहून नेली जात होती. परंतु ती वाहून नेणाऱ्या

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती केवळ २ कोटी २४ लाख असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तब्बल ३२ लाखांची तफावत आढळल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरु केला आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या मते या रकमेबाबत वाहनातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेले आकडे आणि प्रत्यक्ष मोजदाद झाल्यानंतर पुढे आलेले आकडे यामध्ये तफावत आहे. एका वाहनात येस बँकेचे २ कोटी १५ लाख रुपये असल्याचे त्या वाहनातील गन मॅन व इतर तीन सहकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. परंतु प्रत्यक्ष मोजदाद केल्यानंतर त्या वाहनातील रक्कम ही २ कोटी २५ लाख रुपये असल्याचे पुढे आले आहे. तर दुसऱ्या वाहनात केवळ १४ लाख रुपये सांगणाऱ्या कर्मचाऱ्यासमक्ष त्या रकमेची मोजदाद केल्यानंतर ती ३६ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुळात वाहने ताब्यात घेत असतानाच कर्मचाऱ्यांची माहिती संशयास्पद वाटत होती. त्यामुळे

गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही वाहने शहर कोतवाली ठाण्यात नेऊन त्याठिकाणी पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान पहिल्या वाहनातील रक्कम सव्वा दोन कोटी तर दुसऱ्या वाहनातील रक्कम ३६ लाख असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रकमेसंदर्भात कागदपत्रे सादर करताना संबंधित कर्मचाऱ्यांनी सुस्पष्ट दाखले दिले नाहीत. पहिल्या वाहनातील रक्कम ही येस बँकेची असल्याचे निष्पन्न होत असले तरी आकड्यामध्ये तफावत आहे. तर दुसऱ्या वाहनातील रक्कम नेमकी किती व कोणत्या खातेदारांची आहे, याचे पुरेसे तपशिल अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत.

त्यामुळे रक्कम अजूनही पोलिसांच्याच ताब्यात आहे. कारवाईदरम्यान सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे व शोभेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल फिरोज खान, सतिश देशमुख व विकास गुडघे, नायक पोलिस नजीमोद्दीन, पोलिस शिपाई सूरज चौहान, निखील गेडाम आदींनी जाधव यांना सहकार्य केले.

पारा घसरला, स्वेटर मार्केट झाले गरम



महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १५ : मागील काही दिवसांपासून शहरात थंडीची चाहल लागत आहे. यामुळे नागरिकांना उबदार कपड्यांची गरज जाणवू लागली आहे.

सकाळी मॉर्निंग वॉक करणारे हमखास गरम कपडे घालून बाहेर पडलेले दिसतात.

याशिवाय रात्रीही गरवा वाढला आहे. यामुळे शहरातील गरम कपड्यांचे मार्केटही तेजीत दिसून येत आहे. बांद दरात १० ते १५ टक्केपर्यंत वाढ असल्याचे विक्रेता सांगतात. बाजारात जॅकेट, स्वेटर, शॉल, कानटोपी, हाफ स्वेटर या उबदार कपड्यांची दुकाने रस्त्यांवर, मुख्य बाजारातही सजली आहेत. हे कपडे खरेदीसाठी बाजारात हळूहळू गर्दी वाढताना दिसत लहान मुलांचे स्वेटर : २५० ते ४००, प्रिंट स्वेटर : ३५० ते ६५० रुपये, स्वेट शर्ट : ४०० ते १००० रुपये, फर, फोमचे जॅकेट : ६०० ते २००० रुपये शॉल : ते रुपये, साधे स्वेटर : ते / रुपये, फॅन्सी स्वेटर : ६०० ते २००० रुपये, मफलन २०० ते ५०० रुपये कार्डिगन ५०० ते २००० रुपये टू इन वन जॅकेट : ५०० ते १५०० रुपये.



एखादा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण शेतीकडे वळू शकतो का? कंपन्यांमधून मोडली पॅकेज मिळवणारी ही मंडळी शेतीकडे वळणं तितकंस शक्य नाही असंच आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत. इतकंच नाही तर कंपनीकडून मिळणाऱ्या पॅकेजपेक्षाही जास्त उत्पन्न ते मिळवत आहेत. अनुप पाटील हा असाच एक तरुण...

आयटी सोडून शेतीमध्ये!

अनुप पाटील हा २८ वर्षाचा तरुण... तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण आता त्याने शेतकरी म्हणून नाव कमावत आहे. शेतीतून काही उत्पन्न मिळत नाही, शेती करणं म्हणजे गरिबी कवटाळणं, शेतीत काय करिअर होणार असं अनेकांना वाटत असतं. पण अनुपने हा विचार पूर्णपणे बदलला आहे. काही वर्षांपूर्वी आयटी कंपनीत काम करणारा अनुप आज शेतात राबतो आहे. आयटी क्षेत्रात काम करत असूनही अनुपला समाधान मिळत नव्हतं. तो आठवड्यातले सहा दिवस काम करायचा. पगार उत्तम होता. पण यात काही दम नाही अशी त्याची भावना होती. मग एके दिवशी त्याने राजीनामा द्यायचं ठरवलं. राजीनामा पत्र तयार केलं आणि कंपनीला पाठवून दिलं. नोकरी सोडली आणि पुण्यातल्या फ्लॅटवर आला. आपण बेरोजगार झाल्याचं त्याने कोणालाही सांगितलं नाही. नोकरी सोडल्यानंतर पुढचे तीन महिने त्याच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही

साधन नव्हतं. या काळात तो शांतही बसला नाही. या दरम्यान तो गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भेटत होता. यातून त्याने शेतीबद्दल सगळी माहिती गोळा केली. ऑनलाईन सर्व्हे केला. पूर्वतयारी केल्यानंतर तो सांगलीतल्या नागरले या आपल्या गावी आला. आता त्याच्याकडे शेतीची सगळी योजना तयार

होती. अनुपला नोकरदार म्हणून राहायचं नव्हतं. कोणाचा तरी नोकर म्हणून काम करताना तुमची प्रगती होऊ शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास होता. आयुष्यभर त्याला चाकरी करायची नव्हती. स्वतःचा व्यवसाय करायचं स्वप्न अनुपने पाहिलं होतं. आज त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. अनुपच्या १२ एकर शेतात १२ कामगार राबतात. अनुप आपल्या शेतात लाल, पिवळ्या रंगाच्या दोबळी मिरच्या, मका, ऊस आणि झेंडूच्या फुलांचं उत्पादन घेतो. गेल्या

वर्षाची त्याची उलाढाल २० ते २५ लाख रुपये इतकी होती. यंदा त्यात वाढ होणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. इंजिनिअर म्हणून त्याला वर्षाला ६.५ लाख रुपये मिळायचे. एवढं त्याचं पॅकेज होतं. आता शेतकरी म्हणून तो जवळपास तिप्पट कमाई करतो आहे. मेहनत आणि जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो हे अनुपने सिद्ध केलं आहे. गरज आहे ती वेगळी वाट धरण्याची, अंगी जिद्द बाळगण्याची.



अचिक्कर

फूड एसएमएस सुबह होती नाही, शाम ढलती न्होई, न जाने क्या खूबी है आप में की आप को याद किए बिना खुशी मिलती न्होई। हमने भी कभी प्यार किया था। थोडा नही बेशुमार किया था। दिल टूट कर रह गया, जब उसने कहा, अरे मैंने तो मजाक किया था। उस से मांगा था फकत वक्त मैंने, वो नादां दे गया एक घडी मुझको तोहफे में।

मी बॅकिंग क्षेत्रात काम करणारी २६ वर्षाची तरुणी असून आजवर कोणाला डेट केलेलं नाही. खरं सांगायचं तर शाळा-कॉलेजमध्ये मी खूप अभ्यासू मुलगी होते. सतत अभ्यासात लक्ष असायचं. त्यामुळे या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. पण आता आईवडील माझ्यासाठी स्थळं शोधू लागले आहेत तर दुसरीकडे मित्रमैत्रिणी मला डेटिंग करायला सांगत आहेत. त्यांच्या मते डेटिंगमधून निर्माण होणारं मैत्रीचं नातं आपल्याला खूप काही शिकवून जातं आणि त्यामुळे जोडीदाराची निवड करताना अडचणी येत नाहीत. या सगळ्यात माझा वैचारिक गोडवळ होत आहे. अशा परिस्थितीत काय करू? आईवडिलांना वर्षभरात माझं लग्न करायचं आहे. असं असताना एखाद्या मुलाला डेट केलं तर त्याच्या आणि माझ्या भावनांशी खेळण्यासारखं होईल. मित्रमंडळींचं म्हणणंही मला पटतयं. पण डेटिंगची वेळ निघून गेली आहे का? मी काय करू?

डेटिंग करू का?



मॅच मेकिंग

जोडीदाराची निवड करण्याचा ताण तुझ्यावर आहे. ही अस्वस्थता डेटिंगच्या माध्यमातून तुला दूर करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे याबाबतच्या विचारांमध्ये स्पष्टता आण. त्यानंतरच तू योग्य विचार करू शकशील. हवा तसा जोडीदार शोधू शकशील. नातेसंबंध फुलगण्यासाठी वेळ लागतोच. तू ही तो घायला हवा.

मिळतात. पण हे अनुभव मिळवण्याचा डेटिंग हा एकमेव मार्ग नाही. भटकंती, मैत्रीपूर्ण संबंध, उत्तम संवाद यातूनही आपण स्वतःबद्दल आणि परस्परामधील नात्यांबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो. यातूनही हळवे ऋणानुबंध निर्माण होऊ शकतात. डेटिंग करायचं म्हणून करण्यात काहीच अर्थ नाही. कारण तू आजवरच्या आयुष्यात बरंच अनुभव घेतले असतील. पुढच्या काळात तुझ्या आयुष्यात भावभावनांचा, विचारांचा कल्लोळ उजगार आहे. यासाठी तू पुढेसा वेळ घायला हवा. लग्नाच्या विचाराने तू खूप अस्वस्थ झाली आहेस. योग्य जोडीदाराची निवड करण्याचा ताण तुझ्यावर आहे. ही अस्वस्थता डेटिंगच्या माध्यमातून तुला दूर करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे याबाबतच्या विचारांमध्ये स्पष्टता आण. त्यानंतरच तू योग्य विचार करू शकशील. हवा तसा जोडीदार शोधू शकशील. नातेसंबंध फुलगण्यासाठी वेळ लागतोच. तू ही तो घायला हवा.

दो स्तानो, थोड्याच दिवसांमध्ये नव्या वर्षाचं काउंटडाउन सुरू होईल. हा, हा म्हणता दिवस जातील आणि नववर्षाची पहाट उजाडेल. नव्या वर्षात संकल्पांचा पाऊस पडतो. मी हे करेन, मी असं वागेन, तसं जगेन असे बरेच बेट आखले जातात. पहिले १० ते १५ दिवस ते अंमलातही येतात. पण नंतर पहिले पाडे पंचावन्न! बदलत काहीच नाही. पण यंदा असा गलथानपणा करू नका. नववर्षाच्या संकल्पांमध्ये फिटनेसला पहिला क्रमांक घायला हवा. अनेक जण आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प करतात. पण हा संकल्प तडीस जात नाही. त्यामुळे यंदा अशा संकल्पांच्या फंदात पडू नका. फिटनेस हा एक प्रवास आहे जो सातत्यापूर्वी पद्धतीने करायला हवा. काही महिने किंवा वर्षभर प्रयत्न करून काहीच होत नाही. फिटनेसचा फंडा अंगवळणी पडायला हवा. तंदुरुस्तीचं उद्दिष्टं नव्या वर्षापुरतं नाही तर आयुष्यभरासाठी असायला हवं. यासाठी काय करता येईल? पाहू या.

संकल्प पूर्णत्वास न्यायचा तर...

पुर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचं प्रमाण कमी करा. सुरुवातीला जीवनशैलीत छोटे छोटे बदल करा. त्याची सवय करून घ्या. मगच पुढे जा. * आधी व्यायाम आणि आहार यावर लक्ष केंद्रित करा. आपण किती खाल्लं, कोणता व्यायाम केला याची नोंद करत राहिल्याने तुम्ही जबाबदार व्हाल. * फिटनेस फंडा काय करायला हवं याचा अंदाज येईल. * संकल्प ठरवताना पण तो तडीस नेण्यासाठी काय करायचं हे माहित नाही किंवा

पुरेसं ज्ञान नाही. मग काय करायचं? माहिती मिळवायची, तज्ज्ञांची मदत घ्यायची. फिटनेसवरचे लेख, पुस्तकं वाचायची. आपल्याला त्यातलं काय जमतं हे बघायचं. * प्रेरणादायी व्हिडिओ बघून किंवा गाणी ऐकून काही होणार नाही. तुमच्या मनात फिटनेस राखण्याची इच्छा जागृत व्हायला हवी. तरच तुम्ही फिटनेसचं ध्येय गाठू शकाल. * कुठे तरी काहीतरी वाचलं म्हणून ते लगेच अंमलात आणू नका. जमणाऱ्या गोष्टी करा. वेगवेगळी डाएट फॅड्स आहेत. त्यांच्या मागे लागू नका. सरळ, साधे, सोपे फंडे अंगिकारा.



बहुढंगी डेनिम शर्ट

आपल्या सर्वांचं ऑल टाईम फेवरेट म्हणजे डेनिम फॅब्रिक. एखादी-दुसरी जीन्स आणि तीन-चार टी शर्ट बॅगैत भरले की आपल्याला कशाची गरज भासत नाही. तसंच एखादा डेनिम शर्ट आपला लूक पूर्णपणे बदलू शकतो. डेनिमचा हा शर्ट तुम्ही वेगवेगळ्या बॉटमसोबत कॅरी करू शकता. स्टायलिश दिसण्यासोबत रुबाबही टिकवून ठेवायचा असेल तर डेनिम शर्टला पर्याय नाही. हा शर्ट कसा कॅरी करायचा? पाहू या. * चिनोजसोबत डेनिम शर्ट कॅरी करा. नेहमीचा पांढरा शर्ट बाजूलाच ठेवा. टी शर्टवर जॅकेटप्रमाणेही हा शर्ट घालता येईल. सोबतीला व्हाईट स्मिक्स आहेतच. कॅज्युअल मीटिंग्ज, संध्याकाळच्या कॅज्युअल पार्टीचा तसंच डिनरला जाताना तुम्ही हा लूक कॅरी करू शकता. * भटकंतीला गेल्यावर शॉर्ट्सवर डेनिम शर्ट घाला. न्यूटल

रंगांमधल्या शॉर्ट्स घ्या. डेनिम शर्ट आणि क्लासी टॅन ब्राउन लोफर्सनी लूक खुलवा. * गडद निळ्या जीन्सवर लाईट ब्लू डेनिम शर्ट घाला. वीकेंड पार्टी तसंच डिनरला हा लूक मस्त दिसेल. * पांढरा टी शर्ट, त्यावर डेनिम शर्ट आणि ब्लॅक जीन्स हादेखील भन्नाट पर्याय आहे. ही स्टायल कधीच दगा देणार नाही. तुम्ही यात उदरुन दिसणारच. कॉलेजमध्ये, मॉलमध्ये जाताना किंवा बर्थे डे पार्टीला हा लूक कॅरी करा. * ऑफिसमध्ये डेनिम कॅज्युअल लूक देतं असं वाटतं का? तर मग तुम्हीच नवा ट्रेंड आणा. फॉर्मल ब्लॅक पॅटवर डेनिम शर्ट घाला. एखादेवेळी नियम मोडायला काहीच हरकत नाही. * डेनिम शर्टवर टाय... वाचून धवका बसला ना? दोस्तांनो, फॅशन विश्व बदलतयं. या बदलत्या जगाचा भाग व्हायचं असेल तर थोडे प्रयोगशील व्हा. मिक्स अँड मॅचचा फॉर्म्युला वापरून फॉर्मल पॅटवर डेनिम शर्ट, टाय आणि कोट घालता येईल. फॉर्मल मीटिंग तसंच कोणत्याही फॉर्मल ऑकेंजनला हा लूक चालू न जाईल.

हेल्दी ओटमील बाऊल

दो स्तानो, शिक्षण किंवा नोकरीनिमित्ताने तुम्ही होस्टेलवर राहता. अनेकदा पीजी म्हणूनही राहावं लागतं. अशा वेळी खाण्यापिण्याचे हाल होतात. मेस लावली तरी घाईगडबडीच्या वेळी किंवा चवीत बदल म्हणून स्वतःच्या हातांनी काहीतरी करून खावं असं वाटतं. घरात फारसे पदार्थ नसतात किंवा फायटोसोफा फार वाढवायचा नसतो. अशा वेळी काय करायचं हा प्रश्न पडतो. म्हणूनच तुमच्यासाठी काही हटके रेसिपी आणल्या आहेत. साध्या, सरळ आणि झटपट होण्याच्या रेसिपी तुम्ही नक्की करून घ्या. न्याहारीसाठी चविष्ट पण हेल्दी काही हवं असेल तर ओटमील बाऊलचा पर्याय आहे. यासाठी एक कप ओट्स, एक कप पाणी, दालचिनीचा छोटा तुकडा, चवीनुसार मीठ, एक कप



दूध, उपलब्ध फळं, अक्रोड, दोन चमचे बटर असं साहित्य घ्या. एका भांड्यात ओट्स, पाणी, दूध, मीठ आणि दालचिनी घाला. हे भांडं मंद आचेवर गॅसवर ठेवा. सतत हलवत राहा. मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करा. फळं, अक्रोड, बटर हे पदार्थ त्यात घाला. हलवून घ्या. गरम गरम खा. न्याहारीला तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा खूप घाई असेल तर तुम्ही ओट्सचा हा हेल्दी ब्रेकफास्ट करू शकता.


इन्स्टंट कुकिंग

शि क्षण, करीअर, नोकरीच्या धावपळीत आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. हे नंतर करू, ते कधीही करता येईल असं म्हणता म्हणता दिवस कसे निघून जातात कळतच नाही. करीअर नाही करायचं तर करायचं तरी काय? हा प्रश्न कोणी विचारू शकतो. पण दोस्तांनो, करीअर तर करायचं पण सोबत बचतही करायची. लवकर निवृत्त व्हायचं आणि आवडीच्या गोष्टींना वेळ घ्यायचा. आता हे कसं बरं साधणार? म्युच्युअल फंडांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. या फंडांच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे संपनं योजनांमध्ये गुंतवणूक करून लवकर निवृत्त होता येतं. समजा आता तुम्ही २५ वर्षांचे आहात आणि १५ वर्षांनी निवृत्त व्हायचं आहे तर संपनंमधल्या गुंतवणुकीला सुरुवात करा. आता हे गणित जुळवायचं तर चाळीशीपर्यंत तुमच्याकडे एक कोटी रुपयांचा निधी

लवकर निवृत्त होण्यासाठी...



असायला हवा. त्यानंतर हे पैसे गुंतवून महिन्याला पुरेसं उत्पन्न मिळवता येतं. म्हणजे तुम्ही कामाचा ताण बराच कमी करू शकता. त्यासाठी संपनं योजनेत दरमहा दहा हजार रुपये गुंतवायला सुरुवात करा. त्यानंतर प्रत्येक वर्षी त्यात दोन हजार रुपयांची भर घाला. या गुंतवणुकीवर १२ टक्के दराने परतावा मिळाला तर १५ वर्षांनी तुमच्याकडे १५ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये असतील. हा पैसा सिस्टमॅटिक विड्रॉव्हल प्लानमध्ये गुंतवता येईल. या योजनेत ९ टक्के व्याजाने महिन्याला ठराविक रक्कम मिळते. म्हणजे महिन्याला ८० ते ८५ हजार रुपयांचं उत्पन्न घरबसल्या मिळतं. सिस्टमॅटिक विड्रॉव्हल प्लान म्हणजे



सेव्हिंग मंत्रा एसडब्ल्यूपी. यात एकहाती पैसा गुंतवून महिन्याला ठराविक रक्कम मिळवता येते. तुम्हाला लवकर निवृत्त होऊन आवडीनिवडी जगायच्या असतील तर नोकरीला लागल्यावर लगेचच बचतीला प्राधान्य द्या. संपनं योजनेत गुंतवणूक करू शकता. मग 'गेट ऑफ रूट'चा पर्याय मिळे. यानंतर तुम्हाला चुकीच्या मार्गाची सूचना मिळेल.

स्मार्ट टिप्स

गेम्स खेळा, शब्दसंपत्ती वाढवा कोणत्याची भाषेत निपुण व्हायचं असेल तर तुमची शब्दसंपत्ती उत्तम असावी लागते. शब्दसंपत्ती असेल तरच तुम्ही एखाद्या भाषेत उत्तम संवाद साधू शकता. त्यातही इंग्रजीत संवाद साधायचा असेल तर शब्द माहीत असायला हवेत. इंग्रजीची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही गेम्स खेळू शकता. यासोबतच परदेशी भाषांमध्ये संवाद साधण्यासाठीही हे गेम्स उपयुक्त ठरतील. 'स्कॅबल' या गेममध्ये इटालियन, फ्रेंच, पोर्तुगीज, जर्मन या भाषांमधले शब्द देण्यात आले आहेत. 'वर्ड कनेक्ट', 'वर्ड क्रॉस' आणि 'पॉवर वर्ड' हे गेम्सही उपयुक्त ठरू शकतात.

मस्ट हॅव्ह

विकिपीडिया वापरताय? विकिपीडिया हा माहितीचा खजिना आहे. बरेचजण माहिती मिळवण्यासाठी विकिपीडियाचा वापर करतात. विकिपीडिया अधिक प्रभावीपणे वापरण्यासाठी काही टूल्स उपयुगी पडू शकतात. ट्रिट्रवर विकी गुड आर्टिकल्स नावाचं टूल आहे. विकिपीडियाने युजर्ससाठी चांगल्या आर्टिकल्सची यादी केली आहे. हे लेख इथे मिळू शकतील. गूगल मॅन्स आणि विकिपीडिया यांच्या एकीकरणानुसार कोपरनिकस हे टूल तयार झालं आहे. या टूलमुळे वर्ल्ड मॅन्सची माहिती मिळू शकते. वीकलीपीडियामध्ये विकिपीडियातले बदल करण्यात आलेले लेख पहायला मिळतात तर विकिट्रिव्हस हे गूगल एक्स्टेंशन टूल आहे.

लक्षात ठेवा

बनावट ऑप्सपासून सावध रहा... अँड्रॉइड फोनला बनावट ऑप्सचा खूप धोका असतो. गूगल प्ले स्टोअरमध्ये प्ले प्रोटेक्स हे फीचर आहे. म्हणूनच गूगलने जवळपास ११० बनावट ऑप्स ब्लॉक करून टाकली होती. पण अशी ऑप्स इतर मार्गाने तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होतात. नॉन गूगल अँप स्टोअरमधून अशी ऑप्स डाउनलोड होतात. म्हणूनच आपण काळजी घ्यायला हवी. याच कारणामुळे कोणतंही अँप गूगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. असुरक्षित वेबसाईट ओपन करू नका. या साईटवरून कोणतंही अँप डाउनलोड करू नका.

बी अलर्ट

गूगल मॅन्स देईल इशारा सध्या गूगल मॅन्समुळे बऱ्याच गोष्टी सुलभ झाल्या आहेत. या मॅपमुळे रस्ते शोधताना फार त्रास होत नाही. त्यातच अनोळखी ठिकाणी प्रवास करताना या मॅपचा खूप उपयोग होतो. महिला, मुली कॅबने प्रवास करतात. अशा वेळी आपण योग्य मार्गाने जात आहोत किंवा नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. या कामी गूगल मॅप तुमची मदत करू शकतो. या मॅपवरच्या एका फीचरमुळे कॅब चुकीच्या मार्गाने जाऊ लागली की तुम्हाला सूचना दिली जाईल. हे फीचर सुरू करण्यासाठी गूगल मॅपमध्ये जाऊन तुमच्या गंतव्य स्थानाची नोंद करावी लागेल. यानंतर डायरेक्शन बटन या ऑप्शनची निवड करावी लागेल. डायरेक्शन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथे स्टे सेफर हा ऑप्शन दिसेल. मग 'गेट ऑफ रूट'चा पर्याय मिळे. यानंतर तुम्हाला चुकीच्या मार्गाची सूचना मिळेल.



■ नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे नाव असलेल्या मतदान केंद्रात जावून सहकुटूंब मतदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. मोहन भागवत यांनीही नागपूर येथील मतदान केंद्रात जात मतदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी मध्य नागपूर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रवीण दटके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मतदानकेंद्रावर रामदास आठवले यांच्यासोबत भेदभाव : आयोगाकडे तक्रार

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २० : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत भेदभाव झाला असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. वाद्रे येथील मतदान केंद्रावर रामदास आठवले यांच्यासोबत दुजाभाव झाला असल्याचे बोलले जात आहे. रामदास आठवले दुपारच्यावेळी वाद्रे पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नवजीवन विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी

आले होते. यावेळी मतदान केंद्रावर अनेक उमेदवार व नेत्यांचे फोटो काढण्यात आले. मात्र रामदास आठवले यांच्यासोबत एकाही फोटोग्राफरला आतमध्ये सोडण्यात आले नाही. निवडणूक आयोगाचे अधिकृत परवानगी असलेल्या फोटोग्राफरला सोबत आतमध्ये सोडण्यास विनंती केली, मात्र तरीही पोलिसांनी परवानगी दिली नाही. हा रिपब्लिकन पक्षासोबत दुजाभाव झाल्याचे आठवले समर्थकांनी म्हटले आहे. या घटनेनंतर रामदास आठवले यांच्या कार्यालयाने

वाद्रे विधानसभा मतदारसंघ नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावर कर्तव्यवर तैनात असलेल्या पोलिसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे. यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे देखील लक्ष असणार आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान केल्यावर मुंबई येथील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या शाखेला देखील त्यांनी भेट दिली आहे.

वध्यात कराळे मास्तरला मारहाण

■ महासागर प्रतिनिधी, वध्या, दि. २० : मतदान अंतिम टप्प्यात आले असतानाच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टाॅर प्रचारक नितेश कराळे यांना चांगलाच चोप बसला. कराळे हे मांडवा या आपल्या गावी मतदान करून वध्याकडे परत येत होते. समोरच उमरी हे गाव आहे. तिथे त्यांनी मतदान केंद्राची पाहणी सुरू केली. भाजपचे बूथ नियमबाह्य असल्याचा दावा करीत त्यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांशी वाद घातला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे नेते असलेले उमरीचे माजी सरपंच सचिन खोसे यांना बोलावून घेतले. कराळे यांचे काही बोल खोसे यांना मनाला लागल्याने त्यांनी थेट कराळे यांना पकडून चांगलेच चोपले. तेव्हा काही स्थानिक मंडळींनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. या घटनेने कराळे चांगलेच हादरून गेल्याचे गावकरी सांगतात. याप्रकरणी दोन्ही गट सावंगी पोलीस ठाण्यात पोहचले. दरम्यान, हा गुंडगिरीचा प्रकार आहे. मी उमरी गावातून जात असतांना काँग्रेसच्या बूथवर थांबलो. तेव्हा कार्यकर्त्यांनी भाजप बूथवर नियमापेक्षा अधिक लोक लॅपटॉप घेऊन बसले असल्याचे सांगितले. तेव्हा सचिन खोसे हा माझा काहीही दोष नसताना



मारायला धावला. मला व माझ्या मुलीला पण मार बसला, असे कराळे म्हणाले. दुसरीकडे, खोसे गटाने स्पष्ट केले की मास्तरला नको तिथे नाक खुपसायची सवय आहे. सर्व शांततेत सुरू असताना याने वाद घालणे सुरू केले. जर चुकीचे असते तर प्रशासनाने ते बंद पाडले असते. पण सर्व काही मलाच समजते, या गुप्तीत नेहमी राहणाऱ्या आम्ही कां ऐकून च्यावे म्हणून समजावले, असे खोसे गटाने स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन म्हणाले की हा केवळ दोन व्यक्तींतील वाद आहे. दोन्ही गट पोलीस ठाण्यात आले असून त्यांचा तक्रारी घेतल्या, मतदान निवमित तिथ्यांमध्ये प्रमुख लढत आहे. मुस्लिम व हलबा बहूल असलेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे अनिस अहमद निवडून येत होते. भाजपने येथून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी देत हलबांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मागील पंधरा वर्षांपासून भाजपचे विकास कुंभारे विजयी होत होते. यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले.

पान १ वरून

मविआचे सरकार...
चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्ताकन केले पाहिजे. दुदैवाने भाजपच्या इशाऱ्यावर खोडसाळपणे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरू आहे तो माध्यमांनी तात्काळ थांबवावा अन्यथा खोट्या बातम्या देणा-या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही असे पटोले म्हणाले.

आघाडी आणि युतीला...

कोणाचे सरकार स्थापन होऊ शकते, हे सर्वेक्षण संस्थेचे अंदाज सांगतील. एक्झिट पोलपूर्वी दोन्ही राज्यांमधून दोन ओपिनियन पोल जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्रात आयएनएस-मॅट्रिक्स ओपिनियन पोलनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महाआघाडीला 145-165 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, लोकमत सर्वेक्षणात एमव्हीए म्हणजेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना 151-162 जागा देण्यात आल्या आहेत. झारखंडमध्ये आयएनएस-मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीए-भाजप, एजेएसयू, जेडीयू आणि एलजेपी (आर) यांना 45-50 जागा देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, लोक मतदानाने इंडिया आघाडीला 41-44 जागा दिल्या आहेत- युती पुन्हा सरकार स्थापन करू शकते. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे निवडणूक सर्वेक्षण आहेत. निवडणुकीपूर्वी जनमत चाचणी घेतली जाते. त्याचे निकालही निवडणुकीपूर्वी जाहीर होतात. यामध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. याचा अर्थ सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे मतदारांनेच दिली पाहिजेत असे नाही. या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांच्या आधारे जनतेच्या मनस्थितीचा अंदाज लावला जातो. निवडणुकीदरम्यान एक्झिट पोल घेण्यात येतात. मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर त्याचे निकाल जाहीर होतात. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर एक्झिट पोल एजन्सीचे अधिकारी उपस्थित असतात. मतदान केल्यानंतर ते मतदारांना निवडणुकीची जाहीर प्रश्न विचारतात. मतदारांच्या प्रतिसादाच्या आधारे अहवाल तयार केला जातो. मतदारांचा कल कोणत्या दिशेने अधिक आहे, हे शोधण्यासाठी अहवालाचे मूल्यमापन केले जाते. यानंतर निकालांचा अंदाज लावला जातो.

व्हेटरनरी कॉलेजमधील मतदान केंद्रावर खोळंबा

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १० : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपुरात काही ठिकाणी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन बंद असल्याची घटना घडली. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात बुध क्रमांक १८२ व्हेटरनरी कॉलेज मध्ये सकाळी २० मिनिटांहून अधिक काळ ईव्हीएम मशीन बंद पडले होते. यामुळे येथे अनेक मतदार हे ताटकळत होते. या विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे होते. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा झाला. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे ईव्हीएम मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक आणि महिला बाहेर थांबून होते.



नागपुरातील इतर मतदारसंघात देखील मतदानयंत्र खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. तर इमामवाडा मधील एका मतदान केंद्रावर सध्या गडपायले यांचे नाव गहाळ असल्याची तक्रार केली. त्यांचे यापूर्वी कस्तुरबा स्कूल, इमामवाडा येथील मतदान केंद्रावरील यादीत नाव राहण्यचे आहे. यावेळी मात्र नाव गहाळ झाले आहे. मात्र, त्यांच्या पतीचे नाव यादीत आहे. त्यांच्या सासरे मरण पावले आहेत. त्यांचे देखील नाव यादीत आहे.

नाईक तलाव परिसरात पैशाच्या पाकीटांचा साठा

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १० : मध्य नागपुरातील नाईक तलाव, बंगलादेश परिसरात मतदान सुरू असताना दुपारी काँग्रेस कार्यालयात पैशाच्या पाकीटांसह काही कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. त्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन तसे दहा पैशाचे पाकीट जप्त केले. या विषयात काँग्रेस पक्षाकडूनही महत्त्वाची माहिती दिली. पैशाच्या पाकीटांची घटना घडल्यावर या भागात मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते भगवा दुपट्टा घालून जमल्याने तणाव निर्माण झाला होता. यांच्या फोटोच्या चित्रीवर मतदारांना मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही तरुणांकडून पैशाचे पाकीट वाटल्या जात असल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा पाकीटे जप्त केली गेली. हे तरुण काँग्रेसचे असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात बऱ्याचि गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढल्यावर तणाव निवळला. दरम्यान काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी या प्रकरणावर म्हणाले की, मतदानाच्या दिवशी महालमधील सी. पी. अॅन्ड बेरार महाविद्यालयात शासकीय अधिकारी प्रवीण दटके यांच्या फोटोच्या चित्रीवर मतदारांना चिंट्या देत होते. हा प्रकार आम्ही समाज माध्यमांवर टाकला. त्यानंतर छत्रपती महाविद्यालयातही केंद्रीय मंत्री



गडकरी यांचे स्वयं सहाय्यकांनी हा प्रकार केला. तेही पकडल्या गेल्यावर पुन्हा हे करणार नसल्याचे आम्ही समाज माध्यमांवर टाकले. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नाईक तलाव परिसरातील काँग्रेस कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी हे पैशाचे पाकीट टाकल्याचा आमचा संशय आहे. येथे काँग्रेसकडून साध्या खुर्चा- टेबलांची सोय नसताना आमच्याकडे पैसे कुटून येणार, हा प्रश्नच आहे. पराभव पुढे

दिसत असल्याने भाजपकडून हा प्रकार केल्या जात असल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला. मध्य नागपुरात तिरंगी लढत मध्य नागपुरातून काँग्रेस पक्षाकडून बंटी शेळके तर भाजपकडून प्रवीण दटके उमेदवार आहे. तर हलबा समाजाकडून येथे अपक्ष म्हणून रमेश पुणेकर यांना उभे करण्यात आले आहे. या मतदार संघात सध्या या तिथ्यांमध्ये प्रमुख लढत आहे. मुस्लिम व हलबा बहूल असलेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचे अनिस अहमद निवडून येत होते. भाजपने येथून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांना उमेदवारी देत हलबांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मागील पंधरा वर्षांपासून भाजपचे विकास कुंभारे विजयी होत होते. यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले.



महाराष्ट्र वृत्तशाळा

■ गुरुवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ ■



गुरुपुष्यामृत योग निमित्त हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला माहिती आहे का?

पुष्य नक्षत्र हे सर्व २७ नक्षत्रांपैकी सर्वात शुभ मानले जाते. गुरुवारी जेव्हा गुरु पुष्य योग बनतो, तेव्हा तो समृद्धीसाठी अत्यंत शुभ योग ठरतो. या पवित्र मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण हा लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद आहे असे मानले जाते.

गुरुपुष्यामृत योग
21 नोव्हेंबर सकाळी 6:49 पासून

Purely Yours

41 विजेते आणि ही संख्या वाढतच आहे ... पुढचे विजेते तुम्ही असू शकता!

बक्षिसे	आठवडा 1 लकी विजेते	आठवडा 2 लकी विजेते	आठवडा 3 लकी विजेते	आठवडा 4 लकी विजेते
1 लाख रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर	सुनीता आतराम महाल शाखा	हिताक्षी डोईफोडे लक्ष्मीनगर शाखा	शेषराव राऊत भंडारा शाखा	फरजाना शेख महाल शाखा
Apple Iphone 16	प्रीती बंबाल हिंगणा शाखा	स्नेहलता गुप्ता कोराडी शाखा	अथर्व घाटोळे कोराडी शाखा	अरुण जेना लक्ष्मीनगर शाखा
75 हजारांचे रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर	रूपम कोसमकर महाल शाखा	श्वेता खांडे महाल शाखा	रिंकी निमजे लक्ष्मीनगर शाखा	सीमा धोटे कोराडी शाखा
डबल डोअर रेफ्रिजरेटर	मनीषा राहंगडाले भंडारा शाखा	आनंद सारवे इतवारी शाखा	सुजीत सिंग हिंगणा शाखा	आंचल आकरे महाल शाखा
अॅपल वॉच	प्रतिभा लाडे लक्ष्मीनगर शाखा	सुमती नेऊरगांवकर लक्ष्मीनगर शाखा	मनीषा बोपचे महाल शाखा	नेहा राणे भंडारा शाखा
50 हजारांचे रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर	सूरज सोनवाने महाल शाखा	तिजु साहू इतवारी शाखा	धनंजय बिरनवार भंडारा शाखा	सुधीर महाजन लक्ष्मीनगर शाखा
वॉशिंग मशीन	रफीक खान महाल शाखा	महेश कारेमोरे भंडारा शाखा	शेख इमरान हुसैन महाल शाखा	माया तिलातिया हिंगणा शाखा
सॅमसंग स्मार्ट टिव्ही	ज्ञानेश्वरी कोहाडे भंडारा शाखा	कोस्तुभ ठाकरे लक्ष्मीनगर शाखा	वैष्णवी भोंडे कोराडी शाखा	प्रजा मेश्राम लक्ष्मीनगर शाखा
25 हजारांचे रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर	रोहित मिश्रा महाल शाखा	मंगला रंगाचार्य कोराडी शाखा	सीमा जावडे लक्ष्मीनगर शाखा	निर्मलाबाई जनगाडे महाल शाखा
मायक्रोवेव्ह ओव्हन	संकेत माटे लक्ष्मीनगर शाखा	तिलोत्तमा धकाते महाल शाखा	श्रद्धा मेरखेड लक्ष्मीनगर शाखा	रोहन राऊत लक्ष्मीनगर शाखा



CELEBRATION of JEWELLERY

खरेदी करा आणि नशीब चमकवा ऑफर १२ जानेवारी पर्यंत विकली ड्रॉ | मंथली ड्रॉ | मेगा ड्रॉ प्रत्येक ₹25000/- आणि त्याहून अधिक किंमतीच्या खरेदीवर कूपन घ्या आणि दर आठवड्याला आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.



नवग्रह राशिरत्ने उपलब्ध

उत्कृष्ट गुणवत्ता | खरे दर

नागपूर: लक्ष्मीनगर • महाल • इतवारी • एयरपोर्ट • कोराडी • हिंगणा रोड • भंडारा | टोल फ्री क्रमांक 1800 268 1010 | www.rokdejeweller.com

देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा फॉरेन्सिक तपास

विशेष पोलिस महानिरीक्षक भूजबळ यांची माहिती तपासासाठी एआयचाही वापर करणार



नागपूर, क्राईम रिपोर्टर. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने पोलिस विभागाची झोप उडवली आहे. या हल्ल्याचा प्रभाव काटोल विधानसभा क्षेत्राच्या कायदा-सुव्यवस्थेवरही झाला आहे. मंगळवारी नागपूर क्षेत्राचे आयजी दिलीप भुजबळ आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोदार यांनी पत्रपरिषदेतून घटनेबाबत आणि पोलिस तपासाबाबत सविस्तर माहिती दिली. आयजी भुजबळ म्हणाले की, देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा फॉरेन्सिक तपास केला जाईल. पोलिस अधीक्षक पोदार यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे घटनेचे दृश्य पुन्हा तयार केले आहे. लवकरच सर्व तथ्ये बाहेर येईल आणि आरोपींनाही अटक करण्यात येईल.

त्यात हल्लेखोर दिसत नाही. देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांनुसार ते धोक्याबाहेर आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सुटीही मिळाली आहे. सध्या देशमुख जबाब नोंदविण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. पीए भोयर आणि चालक प्रमोद सलामे यांनाही जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत ते पोलिसांसमोर हजर झाले नाही. पोलिस आयपीडीआरच्या माध्यमातून त्यावेळी घटनास्थळाजवळ सक्तीय सर्व फोनचा रेकॉर्ड काढत आहेत. एआयच्या माध्यमातून पूर्ण घटना पुन्हा तयार केली जात आहे. यातून हल्ला झाला तर कसा झाला आणि संपूर्ण घटना कशाप्रकारे घडली याचे तथ्य बाहेर येईल. फॉरेन्सिक लॅबचे पथकही प्रकरणाचा तपास करीत आहे. कारमध्ये रक्ताचे डाग मिळाले नाही. जो मोठा दगड समोरच्या काचेवर मारण्यात आला तो वाहनाच्या बोनटवरच पडला आहे, मात्र त्यावर कोणताही डाग नाही. त्यामुळे सर्व मुद्द्यांवर शोध घेतला जाणार आहे. या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विधानसभा क्षेत्रात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



वाडीत ९० वर्षांच्या वृद्ध जोडप्यांनी पहीला नंबर लावत बजावला
दत्तवाडीतील इंद्रायणी सोसायटीमधील लोकमान्य टिळक उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर रामभाऊ सावरकर वय वर्षे ७८ आणि पत्नी रत्नामला सावरकर वय ७८ वर्षे या धार्मिक प्रवृत्तीच्या वृद्ध जोडप्यांनी पुजा अर्चना करून सकाळी ७ वाजता पहीला नंबर लावत मतदानाचा हक्क बजावला.



वाडीत ९६ वर्षांचे तित्तारे यांनी बजावला मतदानाचा हक्क
वाडी येथील लोकमान्य टिळक उच्च प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर वर्षांचे संपतराव तित्तारे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी त्यांना बीएलओ अमीत सातपूते यांनी मदत केली.

४,६९० मतदान केंद्रांना पोलिसांचा वेढा जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त संवेदनशील केंद्रांवर रात्रीपासूनच वाढली सतर्कता

महासागर प्रतिनिधी नागपूर, क्राईम रिपोर्टर.

महासागर प्रतिनिधी नागपूर, क्राईम रिपोर्टर. जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून शहर आणि ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडोवे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील एकूण ४,६९० मतदान केंद्रांवर मंगळवारी सायंकाळपासूनच तगडा बंदोबस्त तैनात केला होता. सोबतच असामाजिक तत्वांवरही फास आवळण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणूक आयोगासोबत मिळून नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरही नजर ठेवली जात आहे. निर्वचन विभागाने घोषित केलेल्या संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

महिन्यात पोलिसांनी १७३३ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. १०५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ९ जणांना एमपीडीए लावून तुरुंगात टाकण्यात आले आहे. आतापर्यंत ११ पिस्तूल जप्त करण्यात आल्या, तर १४ लाख रुपयांची अवैध दारूही पकडण्यात आली. कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यास पोलिस तयार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्ट्रायकिंग फोर्सही तैनात आहे. पोलिसांना दिवसभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांनी आचार संहितेचे पालन करावे. कोणीही निवडणूक प्रक्रियेला हानी पोहोचविण्याचा किंवा कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाकडून प्राप्त सर्व आदेशांचे पालन केले जात आहे. मतदान चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आम्ही एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली आहे. शहर पोलिस दलातील ४,३०० अधिकारी-कर्मचारी पोस्टल बॅलॅटच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. मंगळवार सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान पूर्ण झाले होते.

आतापर्यंत १४ प्रकरणे नोंद : पोलिस अधीक्षक

महासागर प्रतिनिधी नागपूर, क्राईम रिपोर्टर.

महासागर प्रतिनिधी नागपूर, क्राईम रिपोर्टर. जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून शहर आणि ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडोवे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील एकूण ४,६९० मतदान केंद्रांवर मंगळवारी सायंकाळपासूनच तगडा बंदोबस्त तैनात केला होता. सोबतच असामाजिक तत्वांवरही फास आवळण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणूक आयोगासोबत मिळून नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरही नजर ठेवली जात आहे. निर्वचन विभागाने घोषित केलेल्या संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

महिन्यात पोलिसांनी १७३३ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. १०५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ९ जणांना एमपीडीए लावून तुरुंगात टाकण्यात आले आहे. आतापर्यंत ११ पिस्तूल जप्त करण्यात आल्या, तर १४ लाख रुपयांची अवैध दारूही पकडण्यात आली. कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यास पोलिस तयार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्ट्रायकिंग फोर्सही तैनात आहे. पोलिसांना दिवसभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांनी आचार संहितेचे पालन करावे. कोणीही निवडणूक प्रक्रियेला हानी पोहोचविण्याचा किंवा कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाकडून प्राप्त सर्व आदेशांचे पालन केले जात आहे. मतदान चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आम्ही एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली आहे. शहर पोलिस दलातील ४,३०० अधिकारी-कर्मचारी पोस्टल बॅलॅटच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. मंगळवार सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान पूर्ण झाले होते.

महिन्यात पोलिसांनी १७३३ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. १०५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ९ जणांना एमपीडीए लावून तुरुंगात टाकण्यात आले आहे. आतापर्यंत ११ पिस्तूल जप्त करण्यात आल्या, तर १४ लाख रुपयांची अवैध दारूही पकडण्यात आली. कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यास पोलिस तयार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्ट्रायकिंग फोर्सही तैनात आहे. पोलिसांना दिवसभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांनी आचार संहितेचे पालन करावे. कोणीही निवडणूक प्रक्रियेला हानी पोहोचविण्याचा किंवा कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाकडून प्राप्त सर्व आदेशांचे पालन केले जात आहे. मतदान चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आम्ही एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली आहे. शहर पोलिस दलातील ४,३०० अधिकारी-कर्मचारी पोस्टल बॅलॅटच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. मंगळवार सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान पूर्ण झाले होते.

अनिल देशमुख यांनी या वयामध्ये अशी स्टंटबाजी करायला नको बावनकुळे

महाविद्यालयातील मुर्लीकडून बोगस मतदान

नागपूर, दि. २० : मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गहाळ असणे अशा तक्रारी आहेत. यामुळे मतदारांना त्रासही सहन करावा लागला. मात्र, हिंगणा विधानसभा मतदारसंघात गंभीर प्रकार समोर आला आहे. नागपूर : मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गहाळ असणे अशा तक्रारी आहेत. यामुळे मतदारांना त्रासही सहन करावा लागला. मात्र, हिंगणा विधानसभा मतदारसंघात गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील भाजपचे उमेदवार समीर मेघे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून बोगस मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार आहे.

सहानुभूती मिळवण्याच्या नादात केलेला प्रकार चुकीचा; चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २० : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी केलेली ही स्टंटबाजी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी या वयात अशी स्टंटबाजी करायला नको, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. मात्र, सहानुभूती मिळवण्याच्या नादात त्यांनी केलेला हा प्रकार चुकीचा असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा विश्वास गोष्टी समोर आल्या असल्याचा देखील दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे या

प्रकरणात बुमरंग झाला असल्याचेही ते म्हणाले. या मतदारसंघातील जनता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करेल, असेही ते म्हणाले. निवडणुकीत एक तर विजयी होणार किंवा परभूत होणार. मात्र, या वयामध्ये अनिल देशमुख यांनी अशी स्टंटबाजी करायला नको, अशा शब्दात बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काटोलमधून विजयाचा विश्वास विकासाच्या महायज्ञात निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार नक्कीच विजय होतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या विजयाचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र जनता ही महायुतीच्या बाजूने मतदान करतील, असा दावा देखील त्यांनी केला. कामठी विधानसभा मतदारसंघातील जनता मला नक्कीच सेवा करण्याची संधी देतील, असे

मतदारांना लुटणाऱ्या खाजगी ट्रव्हल्सवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी !

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २० :



महाराष्ट्रात विधानसभेसाठी नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने स्वतःचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजारो मतदार आपल्या गावी वा मूळ ठिकाणी जात आहेत; मात्र या संधीचा अनुचित लाभ उठवत खाजगी ट्रव्हल्स कंपन्यांकडून अवाच्या-सव्वा प्रवास भाडे आकारून मतदारांची अक्षरशः लुटमार चालू केली आहे. मतदार हे आपल्या क्षेत्रात जाऊन मतदान करू नये म्हणून खाजगी ट्रव्हल्सवाले एक प्रकारे खोडा घालत आहेत कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी या संधीचा अनुचित लाभ उठवत खाजगी ट्रव्हल्स कंपन्यांवर तालकाळ कठोर कायदेशीर कारवाई करून मतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे. या संदर्भात सुराज्य अभियानाच्या वतीने आवश्यक ते पुराव्यासह देऊन कठोर कारवाई मागणी एका निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दिवाळीनंतर रुपये असलेले मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकिटांचे दर आणि नोव्हेंबरसाठी जवळपास दुपटीने-रुपांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. विशेषतः ऑनलाईन तिकिटिंग प्लॅटफॉर्मवरही अशीच भरमसाठ लुटमार चालू आहे. केवळ मुंबई-कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर या ठिकाणीच नव्हे, अनेक महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासभाडे सामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. या भाडेवाढीमुळे मतदारांना त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदान करण्यासाठी मोठा आर्थिक भुईंड बसत आहे, असेही श्री. मुरुकटे यांनी सांगितले आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. खाजगी बसमालक आणि प्रवासी एजंट यांनी भाडेवाढ करून एक प्रकारे मतदारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे, जो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या समस्येवर तातडीने कठोर पावले उचलून प्रवास भाड्यांवरील ही अनैतिक दरवाढ तात्काळ थांबवावी आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी मूळ ठिकाणी पोहोचण्याची हमी द्यावी,



नागपूर: मुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर रक्षक आणि परिवार सोबत मतदानाचा हक्क बजावताना



ईस्ट पॉइंट स्कूल खरबी नागपूर येथे कामठी विधानसभा क्षेत्रातील मयूर लॅंडे आणि परिवार सोबत मतदानाचा अधिकार बजावताना

१११ वर्षांच्या आजीचे उत्साहात मतदान

वानाडोंगरीत महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकऱ्यांमध्ये जुंपली

आमदार समीर मेघे व माजी मंत्र्यांचे पुत्र जि प सदस्य दिनेश बंग यांच्यात तु-तूमै...



कण्यापासून अडविण्यात येत असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले. वायसीसी ईजीनियरिंग कॉलेज परिसरातील होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी वासनव्याला आहे. त्यांची नावे मतदान यादीत आहेत. ही वस्तुस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प. सदस्य दिनेश बंग यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले. याची माहिती मिळताच वातडोंगेत वायसीसी ईजीनियरिंग कॉलेज परिसरातील पोहचलो हा प्रकार अशोभनीय आहे. मतदार यादीत नाव असताना त्यांना शानविवाचा अधिकार कोणी दिला? या प्रश्नाची रिस्तर तक्रार एमआयडीसी पोलिसांत करण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून दायीवर कार्यवाही करण्यात यावी. समीर मेघे आमदार किण्णा विधानसभा क्षेत्रातील वानाडोंगरी येथील मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराने त्यांच्या महाविद्यालयातील बाहेर जिल्हातील आणि बाहेरच्या राज्यातील शिकारण्या आलेले विद्यार्थ्यांकडून मतदान करून घेतले, ही गोष्ट लोकशाहीला कळविता फारसाय आहे. संविधानाचा खून आहे. गुंडागिरी करून धमकवून विद्यार्थ्यांकडून मतदान करून घेणे हे असाविधानिक कृत्यातून याचा निषेध करायला वेवढा कमी आहे. या प्रकरणात आम्ही संविधानिक मार्गाने लढाई लढणार आहोत. पराभंग डोक्यासमोर दिग्दर्शक असे बंगस प्रकरणात मतदारांसंबंधत भाजपच्या उमेदवारांनी केले. हा बंगस मतदानाचा प्रकार फक्त वानाडोंगरीतच नाही तर दवलापेटी, डिगाडो, निलडोह इत्यादी, किण्णा आदी ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजप आमदारांने केला.

महासागर प्रतिनिधी किण्णा, दि. २० : आज सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान वानाडोंगरी येथील मतदान केंद्रासमोर आज सकाळी ११.३० च्या सुमारास बंगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेघे यांच्या वायसीसी कॉलेज मध्ये पोहचले. तिथे राडा होत

असताना, मतदान केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना ओळखपत्र विचारले तेव्हा त्यांच्याकडे फक्त मतदार ओळखपत्र त्यांनी दाखवले. मात्र त्यांना आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. त्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसल्याने त्या बाहेरच्या राहिल्या असून इथे महायुती कडून फक्त मतदान करण्यासाठी आणण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. तिथे राडा होत असताना त्या तरुणी पुन्हा कॉलेज च्या होस्टेल परिसरात गेल्या



निषाद नगरी भोईपूरा नागपूर के नागरिकों ने वोट कर निभाया अपना राष्ट्रीय कर्तव्य।

पश्चिम नागपुरच्या मतदारांच्या उत्साहातून विजय निश्चित : विकास ठाकरे

सुभाषनगर मनपा शाळेच्या मतदान केंद्रात विकास ठाकरेचे सहपत्निक मतदान



महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २० : राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या लोकसेवेची पंचसूत्री योजना राबविण्याचा सकल्प आज महाविकास आघाडीने जनतेला केला आहे. सशक्त महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या महाविकास आघाडीचा अजेंडा सतेत पाठवित आहे. शांतता, सौहार्द आदि प्रश्नांना जागरूक नागरिकांनी हाताशी घेत आपला हक्क बजाविला. नागपूर जिल्हासह पश्चिम नागपुरात विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आज पाहायला मिळाला. त्यामुळे पश्चिम नागपुराच्या मतदारांच्या उत्साहातून आपला दुसरा विजय निश्चित असल्याचा विश्वास

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी विकास ठाकरे यांनी परिवारासह सुभाषनगर येथील नागपूर महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळेच्या बुथ क्रमांक -७ च्या खोली क्रमांक -११ येथे मतदान केले. पुढे बोलताना विकास ठाकरे

म्हणाले की, पश्चिम नागपुरचा प्रत्येक जागूक मतदारांला गेल्या ५ वर्षांच्या विकास कामांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या हात या चिन्हाला पसंती दिल्याचे आज दिसून आले. पश्चिम विधानसभा क्षेत्रात जनतेने स्वतः हून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला. यात जेष्ठसह तरुणांचा सहभाग हा उत्स्फूर्त दिसून आला. सर्व

दीड लाखाच्या मालावर डल्ला

नागपूर, क्राईम रिपोर्ट. कार्यक्रमासाठी जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. अज्ञात आरोपीने घरफोडी करून रोकड व दामित्यांसह एकूण दीड लाख रुपयांच्या मालावर डल्ला मारला. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी प्रमोदकुमार मुरलीधर वासनिक (५४) रा. पाटीलनगर, भिलगावच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पाटील कुटुंब घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेले होते. या दरम्यान अज्ञात आरोपीने मुख्य दाराचा कडीकडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील सोऱ्याचांदीचे दागिने व रोख ७० हजार असा एकूण १,५०,००० रुपयांचा माल चोरी करून पसार झाला. ११.३० वाजता कार्यक्रमातून घरी परतल्यावर चोरी झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मतदान संपताच देवेंद्र फडणवीसांनी गाठले संघ मुख्यालय

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २० : संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. येत्या रोजी मतमोजणी आहे. मतमोजणीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदान संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याने चर्चेचे पेंव फुटले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत संधाने केलेल्या सक्रिय मदतीमुळे मतदानाचा टक्का वाढला. त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकांची रणधुमाळी संपताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी पंधरा ते विस

मिनिटे चर्चा केल्याचीही माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केल्यानंतर दिवसभर नागपुरातील वेगवेगळ्या बुथवर जाऊन भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस अचानक संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे ते मिनिटे फडणवीस संघ मुख्यालयात होते. विधानसभा निवडणुकीत संधाने निधीजनबद्ध प्रचार केला. भाजपाला बुधनिहाय समन्वयक दिले. तसेच स्वयंसेवकांनी सामाजिक समतोल साधित घटना बदलण्याच्या नॅरेटीव्हची धार बोधत केली. परिणामी मतटक्का वाढला. त्याचा फायदा भाजपासह महायुतीला होणार आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती असे सूत्रांनी सांगितले.

नागपुरातील नाईक तलाव परिसरात पैशाच्या पाकीटांचा साठा

काँग्रेसचे कार्यकर्ते ताब्यात

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २० : मध्य नागपुरातील नाईक तलाव, बांगलादेश परिसरात मतदान सुरू असताना दुपारी काँग्रेस कार्यलयात पैशाच्या पाकीटांसह काही कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. त्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेत दहा पैशांची पाकीटे जप्त केली. यामुळे चांगलीच खळबळ माजली होती. पैशाच्या पाकीटाची घटना घडल्यावर या भागात मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते भगवा दुपड धालून जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पाचपावली पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही तरुणांकडून पैशाची पाकीटे वाटल्या जात असल्याची तक्रार

मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा पाकीटे जप्त केली गेली. हे तरुण काँग्रेसचे असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान घटनेनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढल्यावर तणाव निवळला. दरम्यान काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी या प्रकरणावर म्हणाले की, मतदानाच्या दिवशी महालमधील श. पी. न्द बेरार महाविद्यालयात शासकीय अधिकारी प्रवीण दटके यांच्या फोटोच्या चिड्डीवर मतदारांना चिठ्ठा देत होते. हा प्रकार आम्ही समाज माध्यमांवर टाकला. त्यानंतर छत्रपती महाविद्यालयातील केंद्रीय मंत्री गडकरी यांचे स्विय सहाय्यकांनी हा प्रकार केला. तेही पकडल्या गेल्यावर पुन्हा हे करणार नसल्याचे



आम्ही समाज माध्यमांवर टाकले. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नाईक तलाव परिसरातील काँग्रेस कार्यलयात भाजप कार्यकर्त्यांनी खिडकीतून हे पैशाचे पाकीट टाकल्याचा आमचा संशय आहे. येथे काँग्रेसकडून साध्या खुर्चा-टेबलांची सोय नसताना आमच्याकडे पैसे कुटून येणार, हा प्रश्नच आहे. पराभंगपुढे

दिसत असल्याने भाजपकडून हा प्रकार केल्या जात असल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला. मध्य नागपुरातून काँग्रेस पक्षाकडून बंटी शेळके तर भाजपकडून प्रवीण दटके उमेदवार आहे. तर हलबा समाजाकडून येथे अपक्ष म्हणून रमेश पुणेकर यांना उभे करण्यात आले आहे. या मतदार संघात सध्या या तिघांमध्ये प्रमुख लढत

अनिल देशमुखांवर झालेला हल्ला किती फेक हे पोलिसांनी सांगितले फडणवीस

सर्वांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २० :

अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला किती फेक आहे. हे काल एसपी आणि आयजी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून समोर आले आहे. त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला, त्यांचे व्हिडिओ समोर यायला पाहिजे असे नागपूरमध्ये मतदान केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. मतदान हा केवळ आपला हक्क नाही, ते आपले कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे मी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले असून महाराष्ट्रातील लाडक्या बहिण-भावांनीदेखील मतदान केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या वेळी यांघांमध्ये घोळ देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत सरकारकडून अपेक्षा ठेवत



असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडून आपल्याला विनंती आहे की मतदान करा. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल. लोकसभा निवडणुकीत मतदान याघांमध्ये घोळ होता तो काही प्रमाणात कमी झाला आहे. लोकसभेच्या वेळी मतदानाची प्रक्रिया स्लो होती, यावेळी ती तशी राहणार नाही, असे यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे. **महिला मतदानाचा टक्का वाढेल** लोकांच्या सरकारकडून खूप अपेक्षा असतात. अशा अपेक्षा असणे साहजिक आहे. पण, सरकारकडून अपेक्षा ठेवणाऱ्यांनी मतदानही केले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. फडणवीस यांनी पश्चिम नागपुरातील डिक दवाखाना येथे सहकुटुंब मतदान केले. लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा ठेवत असताना मतदान करणाऱ्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे ते म्हणाले. लोकसभेत असलेला याघांचा घोळ काही प्रमाणात दूर झालेला आहे. लोकसभेत सुरू असलेली मतदान प्रक्रिया विधानसभेत गतिमान झालेली पाहायला मिळत आहे.

महालच्या झेंडा चौकात प्रचंड तणाव

निवडणूक अधिकाऱ्याशी धक्काबुक्की, वाहनाच्या काचाही फोडल्या

नागपूर, क्राईम रिपोर्ट. शहरातील सहाही मतदारसंघांपैकी मध्य नागपूरची निवडणूक वेगळ्या घाटाणीची होईल असे सुकवातीपासूनच चित्र होते. हा भाग सकाळपासूनच प्रशासनासाठी डोकेंदुखी ठरला होता. मात्र सायंकाळी महालच्या झेंडा चौक परिसरात एका निवडणूक अधिकाऱ्याला इव्हीएम मशीनसोबत पाहताच मतदान प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची अफवा पसरली. यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमोरा-समोठाकले. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्याऱ्णरी

सुरू होत्या. तणावाची स्थिती पाहता वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तगाडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य नागपूर विधानसभामतदारसंघाचे विभागीय निवडणूक अधिकारी सायंकाळी ७ वाजता झेंडा चौकाजवळील एका दुकानात काही कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे अतिरिक्त इव्हीएम मशीनही होती. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला इव्हीएम मशीनसोबत पाहताच तणाव निर्माण झाला. त्यांना रस्ता अडवून प्रश्नांच्या फेरी सुरू केल्या. अधिकाऱ्याने ते

अतिरिक्त मशीन असून त्यांचा मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाशी कोणताही संबंध नसल्याची माहिती दिली आणि जणायस निघाले. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. काही लोकांनी एमएच-१९/बीसू ६०२७ क्रमांकाच्या त्यांच्या सरकारी वाहनावर दगडफेकही केली. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून इव्हीएम मशीनला नुकसान झाले. भाजप उमेदवार प्रविण दटके आणि काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेही घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे

विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सर्वत्र सुट्टी असताना विकास पब्लिक स्कूल मात्र सुरू

महासागर प्रतिनिधी नागपूर, २० :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी सुट्टी जाहीर करूनही मानेवाडा येथील उदयनगर येथील विकास पब्लिक स्कूल या शाळेने मात्र उघडे राहून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्य सोपविले जाताना विद्यार्थ्यां अनेक शाळा मतदान केंद्र म्हणून उपलब्ध केल्या जाताना. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ज्या शाळेचे शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यावर घेतले

आहेत त्या शाळा १९ व २० ला सकाळ पाळीत किंवा नजीकच्या शाळेतील शिक्षकांच्या मदतीने सुरू ठेवण्याचे आदेश होते पण मात्र वीस तारखेला सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र मानेवाडा येथील उदयनगर येथील विकास पब्लिक स्कूल मात्र मतदानाच्या दिवशी सुरू ठेवण्यात आली होती. स्थानिक गरजानुसार शाळा बंद वेळीच की नाही याचा निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. तथापि विकास पब्लिक स्कूलच्या खल्या राहण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ल्याचे एआयच्या माध्यमातून केले रिक्रिेशन

महासागर प्रतिनिधी नागपूर, २० :

राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री बेलफाटाजवळ झालेल्या दगडफेकीची घटना पोलिसांनी गंभीरतेने घेतली आहे. रात्रभर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. देशमुख यांच्यावर चौघांनी हल्ला केला होता व त्यानंतर ते भारसिंगीच्या दिशेने फरार झाले. पोलिसांनी मंगळवारी संबधित घटनेचे आर्टिफिशियल इंटरलिजन्सच्या माध्यमातून रिक्रिेशन केले. त्रािक माध्यमातून तपासणार भर देण्यात येत आहे. देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली तेव्हा ते समोर बसले होते. पोलिसांचे दोन सुरक्षा रक्षक

मागच्या वाहनात होते. घटना घडली तेव्हा वाहनाची गती कमी होती. यावेळी चार जण समोर आले. त्यांनी फेकलेला साडेसात किलो वजनाचा दगड समोरील काचेवर पडला तर दुसरा दगड मागील दाराच्या खिडकीतून फेकून मारण्यात आला. तपासात एआयचा उपयोग आर्टिफिशियल इंटरलिजन्सच्या माध्यमातून देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक कशी झाली, याचे रिक्रिेशन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. तसेच परिसरातील मोबाइल टॉवरच्या माध्यमातूनही परिसरात सक्रिय असलेल्या मोबाइल क्रमांकांचा डेटा एकत्रित करण्यात येत आहे. त्या परिसरात होत असलेल्या मोबाइल कॉल्सचा या माध्यमातून अभ्यास करण्यात येईल.

विधानसभा निवडणुकीचा संत्रा नगरीत उत्साह



१) मा. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सपत्नीक यांनी आज रविनगर परिसरातील सी.पी. अँड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. २) नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा-चांडव्हांनी पती डीसीपी अर्चित चांडक यांच्यासह सरस्वती स्कूल शंकर नगर येथे मतदान केले. ३) मा.नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सपत्नीक आज मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ४) मा. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी आज रविनगर परिसरातील सी.पी. अँड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ५) माजी पालकमंत्री नितिन राऊत व त्यांच्या पत्नी सुमेधा राऊत ह्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ६) काँग्रेस चे उम्मेदवार गिरीश पांडव ह्यांनी देखील आपल्या संपूर्ण परिवारासह मतदान केले. ७) सावनेर येथून भाजप चे उम्मेदवार आशिष देखमुख ह्यांनी सुद्धा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ८) पश्चिम नागपूर चे उम्मेदवार सुधाकर कोहळे ह्यांनी सुद्धा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ९) संघ प्रमुख मोहनजी भागवत ह्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. १०) एमएमआरडीए चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आज सपत्नीक नागपुरात आपला मतदानाचा हक्क बजावला. ११) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे. १२) तृतीयपंथी यांनी सुद्धा मतदान करण्यात उत्साह दाखविला. १३) नागरिकांनी ओढखपात्र दाखून मतदान केले १४) विधानसभा मतदार संघात आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदान करणं ही देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, याचं भान राखत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्ती, नवमतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. १५) वयोवृद्ध आजीबाईनी बजावला मतदानाचा हक्क